

नाशिक महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियमांना शासन मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
नगर विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक :- नामपा-२०२३/प्र.क्र.११/नवि-२५

मंत्रालय, मुंबई :- ४०० ०३२

दिनांक :- ०६ जून, २०२३.

- वाचा :-**
- १) आयुक्त, नाशिक महानगरपालिका यांचे पत्र क्र.जा.क्र.आस्था/वशि/९९०/२०१७, दि.१०.०७.२०१७
  - २) नाशिक महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२२ महाराष्ट्र शासन अधिसूचना दि. २८ सप्टेंबर, २०२२
  - ३) आयुक्त, नाशिक महानगरपालिका यांचे पत्र क्र.जा.क्र.आस्था/वशि/कार्या-१०/०२/२०२३, दि.०९.०९.२०२३
  - ४) आयुक्त, नाशिक महानगरपालिका यांचे पत्र क्र. जा.क्र.आस्था/वशि/कार्या-१०/०४/२०२३, दि.०९.०९.२०२३
  - ५) आयुक्त, नाशिक महानगरपालिका यांचे पत्र क्र. जा.क्र.आस्था/वशि/कार्या-१०/०६/२०२३, दि.१२.०९.२०२३
  - ६) आयुक्त, नाशिक महानगरपालिका यांचे पत्र क्र. जा.क्र.आस्था/वशि/कार्या-१०/०८/२०२३, दि. १२.०९.२०२३
  - ७) आयुक्त, नाशिक महानगरपालिका यांचे पत्र क्र.जा.क्र.आस्था/वशि/कार्या-१०/१०/२०२३, दि. १३.०९.२०२३
  - ८) आयुक्त, नाशिक महानगरपालिका यांचे पत्र क्र. जा.क्र.आस्था/वशि/कार्या-१०/१२/२०२३, दि. १३.०९.२०२३
  - ९) आयुक्त, नाशिक महानगरपालिका यांचे पत्र क्र. जा.क्र.आस्था/वशि/कार्या-१०/१४/२०२३, दि. १३.०९.२०२३
  - १०) आयुक्त, नाशिक महानगरपालिका यांचे पत्र क्र. जा.क्र.आस्था/वशि/कार्या-१०/१६/२०२३, दि. १३.०९.२०२३
  - ११) आयुक्त, नाशिक महानगरपालिका यांचे पत्र क्र. जा.क्र.आस्था/वशि/कार्या-१०/१८/२०२३, दि. १३.०९.२०२३
  - १२) आयुक्त, नाशिक महानगरपालिका यांचे पत्र क्र. जा.क्र.आस्था/वशि/कार्या-१०/२१/२०२३, दि. १३.०९.२०२३
  - १३) आयुक्त, नाशिक महानगरपालिका यांचे पत्र क्र. जा.क्र.आस्था/वशि/कार्या-१०/२३/२०२३, दि. १३.०९.२०२३
  - १४) आयुक्त, नाशिक महानगरपालिका यांचे पत्र क्र. जा.क्र.आस्था/वशि/कार्या-१०/३५/२०२३, दि. ०८.०२.२०२३

**प्रस्तावना :-** राज्यातील मोठ्या प्रमाणात वाढत जाणारी शहरी लोकसंख्या त्यामुळे नागरी क्षेत्रात होणारी वाढ, तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे शहरांत निर्माण होणाऱ्या समस्या निवारणार्थ सक्षम नागरी प्रशासनाची आवश्यकता आहे. तसेच, महानगरपालिकेतील अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र सेवा प्रवेश नियम अस्तित्वात असणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ४५७ (३) नुसार ज्या पदावर नेमणूक करण्याचा अधिकार महागनरपालिकेमध्ये निहित असेल त्या पदांसाठी आवश्यक असलेली अर्हता आणि त्या पदावर नेमणूक करण्याची कार्यपध्दती याबाबत नियम करणे आवश्यक होते. त्यानुसार महानगरपालिकांच्या अधिकारी / कर्मचारी यांचे नमुना सेवा प्रवेश नियम तयार करण्यासंदर्भात कालबद्ध कार्यक्रम आखण्याबाबत शासनाने दि.०२.०७.२००८ च्या परिपत्रकान्वये सर्व संबंधित महानगरपालिकांना निर्देश दिले होते.

त्याअनुषंगाने नाशिक महानगरपालिकेच्या विविध विभागांतील पदांच्या प्रारूप सेवा प्रवेश नियमांना महासभेची मान्यता घेऊन आयुक्त, नाशिक महानगरपालिका यांनी संदर्भ क्र.१ ते १४ येथील पत्रांन्वये सदर सेवा प्रवेश नियम शासनाच्या अंतिम मान्यतेसाठी सादर केले आहेत. नाशिक महानगरपालिकेने सादर केलेल्या सदर सेवा प्रवेश नियमावलीत आवश्यक त्या सुधारणा करून प्रस्तावास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### **शासन निर्णय :-**

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ४५७ (३) नुसार नाशिक महानगरपालिकेने शासन मान्यतेस्तव सादर केलेले “नाशिक महानगरपालिका सेवा (सेवा भरती व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२३” याचा विचार करून, त्यात आवश्यक त्या सुधारणा करून सोबत जोडलेल्या नियमावलीस आणि त्यासोबतच्या विनियमास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ४५४, ४५५ व ४६५ (१) (ल) अन्वये प्राप्त अधिकारात या आदेशाद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे.

०२. या नियमावलीस “नाशिक महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२३” असे संबोधण्यात यावे.

०३. सदर नियमावली या शासन निर्णयाच्या दिनांकापासून अंमलात येईल.

०४. या आदेशानुषंगिक सर्व संविधानिक बाबींची पूर्तता आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक यांनी करावयाची आहे.

०५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०२३०६०७१२२१०४९५२५ असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(शं.त्र्यं.जाधव)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई - ४०००३२
२. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग.
३. आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक.
४. जिल्हाधिकारी, नाशिक.
५. प्रधान सचिव (नवि-२), नगर विकास विभाग यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई-३२
६. निवडनस्ती (नवि-२५).

## नाशिक महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२३

नाशिक महानगरपालिकेमध्ये अंमलात असलेले सध्याचे सर्व सेवाप्रवेश नियम तसेच तत्संबंधात यापूर्वी करण्यांत आलेले ठराव व आदेश यांचे अधिक्रमण करुन, नाशिक महानगरपालिका याद्वारे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ४५७ (३) अंतर्गत महानगरपालिकामधील विविध पदांवर करावयाच्या नियुक्त्यांचे नियमन व सेवांचे वर्गीकरण करण्यासाठी खालील प्रमाणे नियम करीत आहे :-

### नियम

#### १. संक्षिप्त नाव, प्रारंभ व व्याप्ती :-

- (१) या नियमांना नाशिक महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२३ असे संबोधण्यांत येईल.
- (२) हे नियम अंतिमरित्या राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासुन अंमलात येतील.
- (३) हे नियम नाशिक महानगरपालिकेमध्ये सर्व मंजूर पदांवरील नियुक्त्यांना लागू होतील, मात्र, अन्यथा नमूद केले नसल्यास, अंशकालिक स्वरूपाच्या नियुक्त्या, कंत्राटी पध्दतीने किंवा रोजंदारी तत्वावरील नियुक्त्या तसेच, मानसेवी स्वरूपाच्या नियुक्त्यांना लागू होणार नाहीत.

#### २. (अ) व्याख्या :-

विषय किंवा संदर्भानुसार अन्य अर्थ अभिप्रेत नसल्यास या नियमांसाठी :-

- (१) "अधिनियम" म्हणजे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (सन १९४९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ५९)
- (२) "परिशिष्ट" म्हणजे या नियमांना जोडलेली परिशिष्टे.
- (३) "नियुक्ती प्राधिकारी " म्हणजे अधिनियमाच्या कलम ५४ च्या पोट-कलम (१) ते (३) च्या तरतुदीप्रमाणे नियुक्ती देण्यास सक्षम असलेला अधिकारी.
- (४) "संवर्ग" म्हणजे एखाद्या सेवेतील किंवा एखाद्या सेवेच्या भागातील स्वतंत्र घटक म्हणून मंजूर केलेल्या कायम, त्याचप्रमाणे हंगामी " शासनमान्य पदांचा समूह.
- (५) "कर्मचारी" म्हणजे या नियमांच्या परिशिष्टात नमूद केलेले महानगरपालिका अधिकारी किंवा कर्मचारी.
- (६) शासन म्हणजे महाराष्ट्र शासन.
- (७) "एकीकृतसंवर्ग " म्हणजे विविध पदांच्या कर्तव्याचे स्वरूप, ते पद धारण करण्यासाठी विहित शैक्षणिक अर्हता, अनुभव व वेतनश्रेणी यांचा सारासार विचार करुन सेवानियमासाठी एकीकृत केलेला संवर्ग.
- (८) "महानगरपालिका " म्हणजे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या तरतुदी अन्वये निर्माण केलेली महानगरपालिका "
- (९) "अर्हताप्राप्त कर्मचारी" म्हणजे नियमाच्या परिशिष्ट-२ मध्ये विहित केलेली अर्हता धारण करणारे कर्मचारी या नियमांत वापरण्यात आलेल्या परंतु व्याख्या न केलेले शब्द किंवा शब्द समुहांचा अर्थ अधिनियमात दिल्यानुसार असेल.

## २. (ब) सेवांचे वर्गीकरण (Classification of Services)

- (१) प्रशासकीय सेवा :- सामान्य प्रशासन, प्रभाग प्रशासन, महसूल व महानगरपालिका सचिवालय अंतर्गत असलेल्या विभागातील सेवा या “ प्रशासकीय सेवा” संबोधण्यांत येतील.
- (२) लेखा सेवा : महानगरपालिकेच्या अर्थिक व्यवस्थापनाशी संबंधित (अर्थसंकल्प, लेखा, लेखा परीक्षण, लेखा आक्षेप निराकरण व खर्च व्यवस्थापन इ.) सेवा या “लेखा सेवा” संबोधण्यांत येतील.
- (३) अभियांत्रिकी आणि तांत्रिक सेवा :- ज्या पदावरील नियुक्तीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी/पदविका, सांविधिक विद्यापीठ/ अभिमत विद्यापीठ / राज्य तंत्रशिक्षण मंडळ (Board of Technical Education) वा केंद्रीय तंत्रशिक्षण मंडळ (Board of Central Technical Education) तंत्रशिक्षण परिषद (Technical Council) यांचेमार्फत चालविले जाणारे विविध तांत्रिक व अभियांत्रिकी विषयक अभ्यासक्रम अशी किमान शैक्षणिक अर्हता विहित केली असेल, अशा पदांना तांत्रिक संवर्ग संबोधण्यात येईल व अशा पदांची सेवा तांत्रिक सेवा संबोधली जाईल.
- (४) वैद्यकिय आरोग्य सेवा:- ज्या पदावरील नियुक्तीसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वैद्यकिय शास्त्राचा पदवीधारक, पदव्युत्तर पदवीधारक / पदविका तसेच मेडीकल कौन्सिल ऑफ इंडिया, आयुष व तत्सम आयुर्वेदिक कौन्सिल, युनानी ,होमोओपॅथिक कौन्सिल यांच्याकडील नोंदणी ही किमान शैक्षणिक अर्हता विहित केली असेल, अशा पदांना वैद्यकिय संवर्ग संबोधण्यांत येईल व अशा पदांची सेवा “वैद्यकिय आरोग्य सेवा ” संबोधली जाईल.
- (५) निमवैद्यकिय संवर्ग आणि निमवैद्यकिय सेवा :- वैद्यकिय सेवेतील पदांना सहाय्यकारी असणाऱ्या पदांच्या संवर्गांना, उदा. परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, रक्त पेढी तंत्रज्ञ, भौतिक उपचार तज्ञ, व्यवसायपचार तंत्रज्ञ, वैद्यकिय सामाजिक कार्यकर्ता, दंत आरोग्य तज्ञ, मिश्रक व औषध निर्माता इ. निमवैद्यकिय संवर्ग व अशा पदांच्या सेवेला निमवैद्यकिय सेवा संबोधण्यात येईल.
- (६) अग्निशमन सेवा :- महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव सुरक्षा उपाययोजना अधिनियम, २००७ मध्ये समाविष्ट असलेल्या अग्निशमन सेवा.

## ३. नेमणुकीची पध्दत व अर्हता :-

- (१) महानगरपालिकेतील विविध पदांवर नियुक्तीची कार्यपध्दती परिशिष्ट-१ मध्ये विहित केल्यानुसार व शिक्षण, अनुभव व इत्यादी आवश्यक अर्हता परिशिष्ट-२ मध्ये विहित केल्याप्रमाणे असतील नियुक्तीची पध्दत अधिनियमाच्या कलम ५४ व अनुसूची-ड मधील प्रकरण ३ नुसार असेल.
- (२) भारतीय नागरिकत्व आणि महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र :- उमेदवार भारताचा नागरिक असावा आणि महाराष्ट्रात १५ वर्षे अधिवास (Domicile) करीत असल्याबाबत सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्रात जन्म झाल्याबाबत जन्म दाखला अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहिल.
- (३) संगणक हाताळणी/वापराबाबतच्या ज्ञानाची आवश्यकता :- परिशिष्ट-२ मध्ये नमूद केलेल्या अर्हतेव्यतिरिक्त वाहनचालक आणि श्रेणी-४ ची पदे वगळून इतर सर्व पदावरील नेमणुकीसाठी/पदोन्नतीसाठी महाराष्ट्र नागरी सेवा (संगणक हाताळणी/वापराबाबतचे ज्ञान आवश्यक ठरविण्याबाबत) नियम, १९९९ व महाराष्ट्र नागरी सेवा (संगणक हाताळणी/वापराबाबतचे ज्ञान

आवश्यक ठरविण्याबाबत) (सुधारणा) नियम, २०१८ तसेच शासन वेळोवेळी आदेश काढून निश्चित करेल असे संगणक हाताळणे/वापराबाबतचे ज्ञान, एक अतिरिक्त आवश्यक अर्हता असेल.

(४) **वयोमर्यादा :-** महानगरपालिकेतील कोणत्याही पदावर नामनिर्देशनाने नियुक्तीसाठी किमान वयाची अट १८ वर्षे पूर्ण व कमाल वयोमर्यादा परिशिष्ट-२ मध्ये संबंधित पदासमोर नमुद केल्यानुसार असेल, कमाल वयोमर्यादा विहित केली नसेल अशा पदांच्या बाबत ती प्रचलित शासन धोरणाप्रमाणे असेल. सामाजिक आरक्षण लागू असणाऱ्या प्रवर्गाकरिता प्रचलित शासन निर्णयानुसार वयोमर्यादा शिथिलक्षम असेल.

(५) **पदोन्नती व नामनिर्देशाद्वारे करावयाच्या नियुक्त्यांचे प्रमाण :-**

(क) नामनिर्देशन वा पदोन्नतीचे प्रमाण "परिशिष्ट-२" मध्ये संबंधित पदासमोर दर्शविल्यानुसार असेल तथापि, ज्या पदासमोर असे प्रमाण विहित केलेले नसेल अशा पदांवरील नियुक्तीसाठी पदोन्नती व नामनिर्देशनाचे प्रमाण ५० : ५० असे राहिल.

(ख) एकाकी पद सामान्यतः पदोन्नतीने भरण्यात येईल. तथापि, विशिष्ट अर्हता आवश्यक असलेल्या एकाकी पदावर पदोन्नतीने नियुक्तीसाठी उमेदवार उपलब्ध नसल्यास तसे पद प्रतिनियुक्ती किंवा नामनिर्देशनाने भरता येईल.

४. **पदोन्नतीने नेमणूक करणे :-** पदोन्नतीने करावयाची कोणतीही नियुक्ती, ज्येष्ठता नि-पात्रता या तत्वावर अर्हता प्राप्त कर्मचाऱ्यांमधून केली जाईल.

५. **प्रतिनियुक्तीद्वारे नेमणूक :-** या नियमांमध्ये विहित केलेल्या अर्हतेनुसार ज्या पदांवर प्रतिनियुक्तीद्वारे नेमणूक करण्याची तरतूद आहे, अशी पदे केंद्र शासन, राज्य शासन, इतर स्थानिक स्वराज्य संस्था व स्थानिक प्राधिकरणातील अधिकाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने भरता येतील.

६. **अन्य महानगरपालिकेतून नाशिक महानगरपालिकेत बदलीने नियुक्ती :-** या नियमात अन्यत्र काहीही नमूद केले असले तरी, अन्य महानगरपालिकेतील कर्मचाऱ्याने नाशिक महानगरपालिकेतील एखाद्या पदावर बदलीने नियुक्तीसाठी अर्ज सादर केल्यास अशा अन्य महानगरपालिका मधील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक : एसआरव्ही, २०१६/ प्र.क्र.५०९/ कार्या.१२, दिनांक १५ मे, २०१९ मधील तरतुदी जसाच्या तशा लागू राहतील. सदर शासन निर्णयातील तरतुदी, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदी व दोन्ही महानगरपालिकांतील नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या परस्पर संमतीने मान्य होतील, अशा अटी व शर्तीवर, खालील बाबींच्या अधीन राहून बदलीने नियुक्ती देता येईल.

(अ) पदोन्नतीने भरण्यात येणाऱ्या पदांवर बदलीने नियुक्ती करण्यात येणार नाही. फक्त नामनिर्देशनाने नियुक्तीकरिता राखून ठेवण्यांत आलेल्या रिक्त पदांवर बदलीने नियुक्ती करण्यात यावी.

(ब) अशी नियुक्ती झाल्यानंतर त्या पदधारकाची ज्येष्ठता नियुक्तीच्या दिनांकास त्या पदाच्या संवर्गात सर्वात कनिष्ठ (Zero Seniority) राहिल.

(क) गट-अ आणि गट-ब मधील अधिकाऱ्यांच्याबाबत अन्य महानगरपालिकेतून नाशिक महानगरपालिकेत बदलीचा निर्णय दोन्ही महानगरपालिकांच्या परस्पर संमतीने निश्चित अटी व शर्तीवर, शासन मान्यतेने घेतला जाईल.

७. **परिविक्षाधिन कालावधी :-** गट-अ, गट-ब, गट-क व गट-ड मध्ये नामनिर्देशनाद्वारे नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवारांसाठी त्यांच्या नेमणुकीच्या मूळ दिनांकापासून दोन वर्षांचा परिविक्षाधिन कालावधी

असेल. परिविक्षाधिनि कालावधी राज्य शासनाच्या आदेशानुसार पूर्ण केल्याचे आदेश निर्गमित करण्यांत येतील. तसेच अशा उमेदवारांचे परिविक्षाधिनि कालावधीतील काम समाधानकारक नसल्यास अपवादात्मक बाब म्हणून आणि तत्संबंधी कारणे नमूद करुन परिविक्षा कालावधी पुढील १ वर्षापर्यंतच वाढविता येईल. तदनंतरही या वाढीव कालावधीत काम समाधानकारक नसल्यास सदर कर्मचाऱ्याची सेवा समाप्त करण्यांत येईल.

**८. भाषा परीक्षा, विभागीय परीक्षा व प्रशिक्षण :-** महानगरपालिका सेवेतील पदांवर नेमणूक करण्यांत आलेल्या किंवा त्यासाठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांनी :-

- (१) विहित करण्यात येतील अशा भाषा परीक्षा आणि/किंवा चाचण्या उत्तीर्ण होणे किंवा त्यांना विहित नियमानुसार यापैकी कोणतीही परीक्षा पास होण्यापासून सूट मिळणे आवश्यक असेल.
- (२) परिशिष्ट -३ अन्वये विहित केलेली विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे अथवा अशी परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळविणे आवश्यक असेल.
- (३) वेळोवेळी ठरवून देण्यांत येईल असे सेवा प्रवेशपूर्व आणि/किंवा सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण घेणेसुध्दा आवश्यक असेल.

**९. महानगरपालिका सेवेतील पदावर नियुक्तीसाठी अनर्हता :-** एखाद्या व्यक्तीस :

- (क) अधिनियमाच्या कलम ५९ च्या तरतूदीप्रमाणे अनर्ह ठरविण्यात आले असेल.
- (ख) महापालिकेच्या सेवेतून किंवा कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाच्या सेवेतून किंवा कोणत्याही सरकारी सेवेतून गैरवर्तणुकीबद्दल बडतर्फ करण्यांत आले असेल, किंवा
- (ग) ज्यामध्ये नैतिक अधःपतनाचा समावेश होईल अशा अपराधाबद्दल तिला दोषी ठरविण्यात आले असेल, किंवा
- (घ) जर त्याच्या एकापेक्षा अधिक पत्नी हयात असतील आणि स्त्री उमेदवारांच्या बाबतीत जर तिने ज्याची पत्नी हयात आहे अशा व्यक्तीशी विवाह केला असेल, किंवा
- (च) जर तो/ती महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुंटूबाचे प्रतिपदान) नियम, २००५ मधील तरतुदींची पूर्तता करीत नसेल, किंवा
- (छ) न्यायालयात ज्या गुन्ह्यासाठी कैदेची शिक्षा फर्मावता येते, अशा गुन्ह्यासाठी सहा महिन्याहून अधिक मुदतीची कैदेची शिक्षा झाली असेल व ती शिक्षा अपील वा पुनरिक्षणत रद्द झाली नसेल अशी व्यक्ती किंवा,
- (ज) महापालिकेच्या सेवेत असतांना सिध्दापराध होऊन सहा महिन्यांपेक्षा अधिक मुदतीची कैदेची शिक्षा झाली असेल व ती शिक्षा अपील वा पुनरिक्षणात रद्द झाली नसेल. अशा व्यक्ती महापालिकेच्या सेवेत नेमणूक देण्यास वा नेमणूक चालू ठेवण्यास अपात्र समजली जाईल.

**१०. महानगरपालिका सेवेतील पदांवर आरक्षण :-** महानगरपालिका सेवेतील पदांना शासनाच्या प्रचलित धोरणानुसार आरक्षण लागू असेल. यामध्ये मागासवर्गीयांसाठी आरक्षण (सामाजिक आरक्षण), विशेष/समांतर आरक्षण, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, अपंग, महिला, खेळाडू, इ. साठीच्या आरक्षणाचा समावेश असेल.

**११. शारिरीक पात्रता प्रमाणपत्र आणि चारित्र्य पडताळणी अहवाल :-** महापालिका सेवेतील कोणत्याही पदावरील नामनिर्देशनाने नियुक्ती :-

- (अ) महापालिकेच्या सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांचे विहित नमुन्यातील आरोग्यविषयक वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यानंतर, आणि
- (ब) उमेदवाराच्या पूर्वचारित्र्य पडताळणीबाबत (Verification of Antecedents) सक्षम प्राधिकाऱ्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर केली जाईल.
१२. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दबावतंत्राचा वापर :- कोणत्याही उमेदवाराच्या नियुक्ती संदर्भात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या दबाव आणण्याचा केलेला प्रयत्न हा त्या उमेदवाराला त्या पदावरील नियुक्तीसाठी अनर्ह करणारा ठरेल.
१३. हे नियम अस्तित्वात येण्यापूर्वी विहित मार्गाने झालेल्या सरळसेवा नियुक्त्यांना शासनाने अन्यथा वेगळे लेखी कारणे नमूद करून निर्देश दिले नसतील तर या नियमातील तरतूदीमुळे बाधा येणार नाही.
१४. वेळोवेळी सेवाभरती/आरक्षण/वयोमर्यादा/परिविक्षाधीन कालावधी नियमित करणे, इ.बाबत निर्देश देणारे राज्य शासनाने नियम, अधिनियम, निर्णय व न्यायनिर्णय यानुसार या नियमात सुधारणा (Amendment) करण्यांत येईपर्यंत या शासननिर्णय/न्यायनिर्णयानुसार कार्यवाही करण्यांत येईल.
१५. सदर सेवा प्रवेश नियम महानगरपालिकांना लागू झाल्याचा दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत नाशिक महानगरपालिकेने या नियमातील आकृतीबंधास अनुरूप एकीकृत संवर्गांची यादी तयार करून त्यास राज्य शासनाची मान्यता घेणे बंधनकारक राहिल. (परिशिष्ट-४)

### वैद्यकीय प्रमाणपत्राचा नमुना

मी याद्वारे प्रमाणित करतो/करते की,-----

महानगरपालिकेच्या ( ) संवर्गातील ( ) पदावर नेमणुक करण्यासाठी असलेले उमेदवाराची तपासणी केली आणि त्याला/तिला----- अतिरिक्त (सांसर्गिक किंवा अन्य) कोणताही रोग, शारिरीक दौर्बल्य किंवा शारिरीक अपंगत्व असल्याचे आढळले नाही ही गोष्ट ( ) कार्यालयात ( ) म्हणून नेमणुकीसाठी अनर्ह ठरविणार आहे, असे मला वाटतं नाही. श्री/श्रीमती.-

----- यांच्या स्वतःच्या निवेदनावरून त्यांचे/तिचे वय----- वर्षे आहे. आणि दिसण्यावरून तो/ती सुमारे----- वर्षे वयाचा/ वयाची आहे त्याला / तिला लस टोण्यात आली आहे.

ओळख चिन्हे -----

डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा -----

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पदनाम -----

वैद्यकीय अधिकाऱ्याचे पदनाम



**नाशिक महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२३**  
**परिशिष्ट - १**

नाशिक महानगरपालिका (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२३ अंतर्गत सेवा भरतीसाठी अनुसरावयाची कार्यपध्दती :-

१. **कर्मचारी निवड समिती** : महानगरपालिका पदांवर नियुक्ती करिता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५४ मध्ये विहित केल्यानुसार कर्मचारी निवड समिती गठीत करण्यात येईल. याव्यतिरिक्त नामनिर्देशनाने नियुक्ती करताना, मागासवर्गीय तसेच महिला उमेदवारांच्या हितरक्षणासाठी अशा समितीचे सदस्य म्हणून शासनाच्या प्रचलित आदेशानुसार संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मुलाखतीच्या वेळेस विशेष निर्मात्रित म्हणून बोलावले जाईल.

२. **नामनिर्देशानुसार करावयाच्या नियुक्तीसाठी कर्मचारी निवड समितीची रचना खालील प्रमाणे असेल:-**

- १) आयुक्त किंवा आयुक्तांनी पदनिर्देशित केलेला अन्य कोणताही अधिकारी - अध्यक्ष
- २) मुख्यलेखापरीक्षक - सदस्य
- ३) संबंधित विभाग प्रमुख - सदस्य
- ४) आयुक्तांनी नामनिर्देशित केलेला मागासवर्गीय प्रवर्गातील अधिकारी - सदस्य
- ५) जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी - सदस्य
- ६) सहाय्यक आयुक्त (समाज कल्याण) महाराष्ट्र शासन - सदस्य
- ७) प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प - सदस्य
- ८) अल्पसंख्याक प्रतिनिधी - सदस्य
- ९) उप आयुक्त (आस्थापना) - सदस्य सचिव व निमंत्रक

३. **नामनिर्देशनाद्वारे नेमणुकीकरिता कार्यपध्दती :-**

(अ) एखाद्या पदावरील नियुक्तीसाठी, वृत्तपत्रातील जाहिरातीला अनुसरून किंवा महानगरपालिकेच्या सूचना फलकावरील सुचनेस अनुसरून विहित मुदतीत प्राप्त झालेल्या अर्जाचा किंवा सेवाविनियम केंद्राकडून वा शासनाच्या आदेशानुसार अन्य संस्था/कार्यालयाकडून आलेल्या यादीतील उमेदवारांच्या नावाचाच विचार करता येईल.

(ब) उमेदवाराने अर्जात दिलेल्या तपशीलाबाबत अधिक माहिती मागविण्याचा अधिकार आयुक्तांना असेल.

(क) जाहिरातीत/सेवा विनियम केंद्राकडे पाठविलेल्या मागणी पत्रात लेखी चाचणीचा उल्लेख असल्यास अशा उमेदवारांना लेखी चाचणी द्यावी लागेल. परंतु जाहिरातीत नमूद केलेली पदसंख्या आणि पात्रा उमेदवारांची संख्या लक्षात घेऊन अशी चाचणी न घेण्याचा निर्णय आयुक्तांना घेता येईल.

(ड) निवड समिती यानंतर एकूण गुण लक्षात घेऊन गुणांच्या उतरत्या क्रमाने उमेदवारांची यादी तयार करील व ती आयुक्तांकडे पाठविण्यासाठी लिफाफ्यात बंद करील

४. **पदोन्नतीने नेमणुकीकरिता कार्यपध्दती-**

नाशिक महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांना पदोन्नती देण्याकरिता अनुसरावयाच्या कार्यवाहीबाबतचे एकत्रित मार्गदर्शक तत्वे ही महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक : एसआरव्ही २०१८/ प्र.क्र.१५९/ कार्या.१२, दिनांक ०१ ऑगस्ट, २०१९ मधील तरतुदीनुसार जशीच्या तशी लागू राहतील.

(अ) पुढील कॅलेंडर वर्षाच्या कालावधीत प्रत्येक संवर्गात पदोन्नतीने किती पदे भरावी लागणार आहेत याचा आढावा आस्थापना विभाग दरवर्षी ऑगस्ट महिन्यात किंवा त्यानंतर शक्य तितक्या लवकर घेण्यात यावा.

- (ब) वर नमूद केलेल्या आढाव्यानुसार पदोन्नतीने भरावयाच्या पदांची संख्या निश्चित झाल्यावर पदोन्नतीसाठी आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यातून ज्येष्ठतानुक्रमाने पदांच्या संख्येच्या तिप्पट (१:३) कर्मचाऱ्यांचा विचारक्षेत्रात (Zone of Consideration) समावेश करण्यात येईल.
- (क) ज्याच्या विरुद्ध विभागीय चौकशी चालू असेल वा जे निलंबित आहेत त्यांचीही नावे ज्येष्ठतानुक्रमाने यादीत येत असल्यास अशा यादीतून वगळण्यात येऊ नयेत. त्यांच्या नावाचा विचार केल्यावर निवड समितीचा अभिप्राय त्यांच्या नावासमोर नोंदविण्यांत यावा. तसेच अशा सर्व प्रकरणांच्या बाबतीत महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक : एसआरव्ही २०१५/ प्र.क्र.३१०/ कार्या.१२, दिनांक १५ डिसेंबर, २०१७ व महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक : एसआरव्ही २०१५/ प्र.क्र.३१०/ कार्या.१२, दिनांक ३० ऑगस्ट, २०१८ मधील तरतुदी जशाच्या तशा लागू राहतील.
- (ड) निवडसूचीत समावेश झालेल्या ज्या कर्मचाऱ्यांच्या गोपनीय अहवालाची मागील पाच वर्षांची सरासरी क्रमवारी अतिउत्कृष्ट असेल अशा कर्मचाऱ्यास सेवाज्येष्ठतेप्रमाणे येणाऱ्या ६ स्थानापर्यंत वरचे स्थान देण्याची शिफारस निवड समितीला करता येईल हा अपवाद वगळता, पदोन्नतीसाठी पात्र ठरलेला कर्मचाऱ्यांचा निवडसूचीत ज्येष्ठतेनुसार समावेश करण्यात येईल मात्र अत्युत्कृष्ट (अ+) अहवालासाठी कर्मचाऱ्याला निवडसूचित वरचा क्रमांक देतांना सेवेने ज्येष्ठ असलेल्या व उत्कृष्ट (अ) अहवाल असणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा वरचे स्थान देता येणार नाही.
- (इ) दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात किंवा त्यानंतर शक्य तितक्या लवकर निवड समितीच्या बैठका विभागनिहाय आयोजित करण्यांत येतील.
- (ई) निवड समिती कर्मचाऱ्यांचे मागील ५ वर्षांचे गोपनीय अहवाल आणि त्यांचेपुढे ठेवलेली इतर कागदपत्रे यांचे अवलोकन करून कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या योग्यतेबद्दल निर्णय घेईल. मात्र असा निर्णय एकमताने झाला नाही तर त्याबद्दलचा अंतिम निर्णय समिती प्रमुखाचा असेल.
- (फ) कर्मचाऱ्यांच्या निवडीसंबंधी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी अधिक माहितीची आवश्यकता वाटल्यास माहिती मागविण्याचा समितीस अधिकार असेल.
५. वरील (३) व (४) नुसार निवड समितीने केलेली शिफारस अधिनियमाच्या कलम ५३(१)५३(२) वा ५३(३) नुसार संबंधित सक्षम नियुक्त प्राधिकार्याकडे मान्यतेसाठी ठेवली जाईल.
६. तयार करण्यांत आलेली निवडसूची तयार केल्याच्या दिनांकापासून १ वर्षांचा कालावधीपर्यंतच असेल.
७. समिती सचिव बैठकीचा कार्यवृत्तांत तयार करून त्यास समितीची मान्यता घेण्यास जबाबदार असेल. सदस्यांना सादर केलेली सर्व कागदपत्रे परत घेऊन ती एकत्रित जतन करण्याची जबाबदारी समिती सचिवाची असेल.
८. गट-क आणि गट ड मध्ये सेवाभरती करतांना शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्र.न्याप्र-१००३ /९९/प्र.क्र.२/ ०३ (भाग-२)/१६ अ, दिनांक २५ ऑक्टोबर, २००५ अन्वये एकत्रित मार्गदर्शक तत्वाचा लागू असेल तेथे अवलंब करण्यात यावा या मार्गदर्शक तत्वामध्ये वेळोवेळी होणारे बदलही अंमलात आणण्यात यावेत.
९. तांत्रिक पदांना अतांत्रिक संवर्गामध्ये पदोन्नती देता येणार नाही.

\*\*\*

नाशिक महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२३

परिशिष्ट (२)

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ४५ व ५३ (१) च्या तरतुदीनुसार नेमणूक करावयाच्या पदांसाठी कलम ४५ (३) व ४५७ (३) अन्वये विहित शैक्षणिक व इतर अर्हता (पहा (नियम ३))

अ.क्र	सेवा, संवर्ग व श्रेणी	पदनाम	नेमणूकीची पध्दत व टक्केवारी १.नामनिर्देशन २.पदोन्नती ३.प्रतिनियुक्ती	नेमणूकी करीता अर्हता व नेमणूकीच्या पध्दती
<b>१) प्रशासकीय सेवा :-</b>				
१	श्रेणी-१ प्रशासकिय सेवा	आयुक्त	-	राज्य शासनाकडून वेळोवेळी नेमणुक करण्यात येईल असा अधिकारी. (महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ३६ प्रमाणे)
२	श्रेणी-१ प्रशासकिय सेवा	अतिरिक्त आयुक्त S-२३ ६७६००-२०८७००	प्रतिनियुक्ती ५०%	राज्य शासनाकडून वेळोवेळी नेमणुक करण्यात येईल अशा राज्य शासनाच्या सेवेतील अधिकाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात येईल. (महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ३९ (अ) प्रमाणे व शासन निर्णय क्रमांक: एमसीओ-२०१४/प्र.क्र.२१८/नवि-१४ दिनांक ६ जानेवारी, २०१५ नुसार निश्चित केलेल्या कार्यपध्दती नुसार)
			पदोन्नती ५०%	अ) महानगरपालिकेच्या उपआयुक्त सेवेतील अधिकाऱ्यांमधून पदोन्नतीने भरण्यात येईल. ब) शासन निर्णय क्रमांक:एमसीओ-२०१४/प्र.क्र.२१८/नवि-१४ दिनांक ६ जानेवारी, २०१५ नुसार निश्चित केलेली पात्रता व निश्चित केलेल्या कार्यपध्दतीनुसार.सदर शासन निर्णयातील पात्रतामध्ये किमान १० वर्षे सेवा पुर्ण होणे आवश्यक आहे. क) सदर पदावर पदोन्नतीने नियुक्तीसाठी महानगरपालिकेच्या सेवेतील अधिकारी उपलब्ध न झाल्यास सदर पद राज्य शासनाच्या सेवेतील अधिकाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने भरण्यात येईल.

३	श्रेणी-१ प्रशासकिय सेवा	उपआयुक्त S-२० ५६१००-१७७५००	प्रतिनियुक्ती ५०%	शासन सेवेतील/स्थानिक स्वराज्य सेवेतील समकक्ष पद ०५ वर्षांपासून धारण करणारे योग्य अधिकाऱ्यांतून शासनाच्या प्रतिनियुक्तीच्या धोरणानुसार प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात येईल.
			पदोन्नती ५०%	नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सहाय्यक आयुक्त/विभागीय अधिकारी/ प्रशासन अधिकारी श्रेणी -अ/ कामगार कल्याण अधिकारी या पदावरील किमान ०३ वर्षांचा अनुभव धारण करणाऱ्या अधिकाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे पदोन्नतीने नियुक्ती करण्यात येईल.
४	श्रेणी-२ प्रशासकिय सेवा	सहाय्यक आयुक्त S-१६ ४४९००-१४२४००	पदोन्नती ५०%	अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा समकक्ष अर्हता. ब) उपरोक्त विहित केलेली अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अधिक्षक/प्रशासन अधिकारी श्रेणी-ब/नगरसचिव संवर्गातील किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता याआधारे पदोन्नतीने नियुक्ती करण्यात येईल.
			प्रतिनियुक्ती ५०%	शासकीय सेवेतील/स्थानिक स्वराज्य संस्था सेवेतील समकक्ष पद ०५ वर्षांपासून धारण करणारे योग्य अधिकाऱ्यांतून शासनाच्या प्रतिनियुक्तीच्या धोरणानुसार प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात येईल.
५	श्रेणी-३ प्रशासकिय सेवा	अधिक्षक S-१५ ४१८००-१३२३००	पदोन्नती १००%	अ) महानगरपालिका आस्थापनेवरील सहाय्यक अधिक्षक या संवर्गातील पदावरील किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे. ब) एल.एस.जी.डी. व सहाय्यक अधिक्षक या पदासाठीची विभागीय परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. क) कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
६	श्रेणी-३ प्रशासकिय सेवा	सहाय्यक अधिक्षक S-१४ ३८६००-१२२८००	पदोन्नती १००%	अ) महानगरपालिका आस्थापनेवरील वरीष्ठ लिपिक या संवर्गातील पदावरील किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे. ब) एल.एस.जी.डी. व वरीष्ठ लिपिक या पदासाठीची विभागीय परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. क) कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
७	श्रेणी-३ प्रशासकिय सेवा	वरीष्ठ लिपिक S-१३ ३५४००-११२४००	पदोन्नती १००%	अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील लिपिक या संवर्गातील किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवा जेष्ठता व गुणवत्ता या आधारे. ब) एल.एस.जी.डी.परीक्षा व लिपिक या पदासाठीची विभागीय परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

८	श्रेणी-३ प्रशासकिय सेवा	कनिष्ठ लिपिक S-६ १९९००-६३२००	नामनिर्देशन ५० %	<p>अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.</p> <p>ब) राज्य शासनाची मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. (जीसीसी) किंवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण.</p> <p>क) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा ० स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.</p> <p>ड) मराठी लिहिता, बोलता व वाचता येणे आवश्यक आहे.</p>
			पदोन्नती ४० %	<p>अ) किमान माध्यमिक शालांत परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण झालेल्या नाशिक महानगरपालिका आस्थापनेवरील चतुर्थ श्रेणीतील पदावर किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवा ज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे.</p> <p>ब) राज्य शासनाची मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. (जीसीसी) किंवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण.</p> <p>क) एमएससीआयटी (MS-CIT) किंवा समकक्ष व एल.एस.जी.डी. परीक्षा उत्तीर्ण.</p> <p>ड) मराठी लिहिता, बोलता व वाचता येणे आवश्यक आहे.</p>
			कायमस्वरूपी संवर्ग बदलीने १०%	<p>नाशिक महानगरपालिका आस्थापनेवरील वाहनचालक या पदावर किमान ०३ वर्षांची नियमित सेवा पुर्ण झालेल्या व नामनिर्देशनासाठी विहित केलेली अर्हता धारण करणाऱ्या इच्छुकता दिलेल्या वाहन चालक कर्मचारी यांना त्यांची सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे कायमस्वरूपी संवर्ग बदलीने नियुक्ती करता येईल.</p> <p>(सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना दि.२१.०२.२०१८ नुसार)</p>
९	श्रेणी-४ प्रशासकिय सेवा	नाईक/दफ्तरी S-३ १६६००-५२४००	पदोन्नती १०० %	<p>माध्यमिक शालांत परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण व तत्सम शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिका आस्थापनेवरील शिपाई या संवर्गातील पदावर किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे.</p>

१०	श्रेणी-४ प्रशासकिय सेवा	शिपाई S-१ १५०००-४७६००	नामनिर्देशन १००%	अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (S.S.C.) परीक्षा उत्तीर्ण. ब) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
११	श्रेणी-२ प्रशासकिय सेवा	लघुलेखक (उच्चश्रेणी) S-१५ ४१८००-१३२३००	पदोन्नती १००%	अ) मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील लघुलेखक (मराठी/इंग्रजी) या संवर्गातील किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे. ब) मराठी / इंग्रजी लघुलेखन १२० श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण व टंकलेखन ४० श.प्र.मि. वेगाची शासनाची (जीसीसी) परिक्षा उत्तीर्ण. क) MS-CIT परिक्षा उत्तीर्ण.
१२	श्रेणी-३ प्रशासकिय सेवा	लघुलेखक (निम्नश्रेणी) S-१४ ३८६००-१२२८००	नामनिर्देशन ७५%	अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. ब) मराठी अथवा इंग्रजी लघुलेखनाची गती १०० श.प्र.मि. तसेच मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. (तत्संबंधी शासकीय परीक्षा मंडळाचे प्रमाणपत्र आवश्यक.) क) MS-CIT परिक्षा उत्तीर्ण. ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
			पदोन्नती २५%	नामनिर्देशनासाठी विहित केलेली अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या वर्ग-३ मधील कर्मचाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे पदोन्नतीने नेमणूक.
१३	श्रेणी-२ विधी सेवा	कायदा व विधी अधिकारी S-१६ ४४९००-१४२४००	नामनिर्देशन १००%	अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा समकक्ष अर्हता आणि विधी शाखेची पदवी. विधी शाखेच्या पदव्युत्तर पदवीधारकांस (एल.एल.एम) प्राधान्य. ब) जिल्हा न्यायालय किंवा उच्च न्यायालयातील स्वतंत्र वकीलीचा ०७ वर्षांचा विशेषतः महानगरपालिका अधिनियम, कॉन्ट्रॅक्ट अॅक्ट, प्रशासकिय व कामगार सेवा विषयक अधिनियमाच्या कामाचा अनुभव.
			प्रतिनियुक्ती	नामनिर्देशनासाठी उमेदवार उपलब्ध न झाल्यास, राज्य शासनाकडील समकक्ष पदावरील किमान ०३ वर्षांचा अनुभव असणाऱ्या अधिकाऱ्याची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करता येईल.

१४	श्रेणी-२ प्रशासकिय सेवा	समाज विकास अधिकारी S-१५ ४१८००-१३२३००	नामनिर्देशन १००%	अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजशास्त्र शाखेची पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी. ब) एम.एस.डब्ल्यू. पदव्युत्तर पदवी. क) शासकीय / निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थेकडील उपसमाज कल्याण/उपसमाज विकास अधिकारी या पदावरील किमान ०५ वर्षांचा अनुभव.
			प्रतिनियुक्ती	नामनिर्देशनासाठी उमेदवार उपलब्ध न झाल्यास, राज्य शासनाकडील समकक्ष पदावरील किमान ०३ वर्षांचा अनुभव असणाऱ्या अधिकाऱ्याची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करता येईल.
१५	श्रेणी-२ प्रशासकिय सेवा	महिला व बालविकास अधिकारी S-१५ ४१८००-१३२३००	प्रतिनियुक्ती १००%	राज्य शासनाकडील महिला व बालविकास महासंचालनालयातील समकक्ष अधिकाऱ्याची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करता येईल.
१६	श्रेणी-२ प्रशासकिय सेवा	जनसंपर्क अधिकारी S-१५ ४१८००-१३२३००	नामनिर्देशन १००%	अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा समकक्ष अर्हता. ब) पत्रकारीता व जनसंज्ञापन (Journalisam & Mass Communication) मधील पदविका आवश्यक. क) शासकिय/ निमशासकिय/ स्थानिक स्वराज्य संस्थेतील सहाय्यक माहिती व जनसंपर्क विभागातील कामाचा ०५ वर्षांचा अनुभव.
			प्रतिनियुक्ती	नामनिर्देशनासाठी उमेदवार उपलब्ध न झाल्यास, राज्य शासनाकडील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील समकक्ष अधिकाऱ्याची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करता येईल.
१७	श्रेणी-२ प्रशासकिय सेवा	कामगार कल्याण अधिकारी S-१५ ४१८००-१३२३००	नामनिर्देशन १००%	अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा समकक्ष अर्हता. ब) डिप्लोमा इन लेबर लॉ किंवा विधी शाखेची पदवी आवश्यक. क) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील उपकामगार अधिकारी किंवा समकक्ष पदावरील किमान ०५ वर्षांचा अनुभव.
			प्रतिनियुक्ती	नामनिर्देशनासाठी उमेदवार उपलब्ध न झाल्यास, शासकीय सेवेतील/स्थानिक स्वराज्य संस्था सेवेतील समकक्ष अधिकाऱ्याची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करता येईल.

१८	श्रेणी-२ प्रशासकिय सेवा	प्रशासन अधिकारी श्रेणी —अ S-१६ ४४९००-१४२४००	पदोन्नती १००% नामनिर्देशन/ प्रतिनियुक्ती	<p><b>१.नामनिर्देशन :</b> मान्यताप्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा समकक्ष अर्हता.</p> <p><b>२.पदोन्नती :</b> नामनिर्देशनासाठी विहित केलेली अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अधिक्षक/प्रशासन अधिकारी श्रेणी-ब/ नगरसचिव संवर्गातील किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यामधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता याआधारे.</p> <p><b>३.प्रतिनियुक्ती :</b> शासकीय सेवेतील/स्थानिक स्वराज्य संस्था सेवेतील समकक्ष पद ०५ वर्षांपासून धारण करणारे अधिकारी. (पदोन्नतीने पद भरण्यास प्राधान्य असावे. पदोन्नतीस उमेदवार उपलब्ध नसल्यास नामनिर्देशनाने पद भरण्यात यावे व जर नामनिर्देशनासाठी उमेदवार उपलब्ध न झाल्यास प्रतिनियुक्तीने पद भरण्यात यावे.)</p>
१९	श्रेणी-३ प्रशासकिय सेवा	प्रशासन अधिकारी (ब) S-१५ ४१८००-१३२३००	पदोन्नती १००%	<p>अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.</p> <p>ब) नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सहाय्यक अधिक्षक/सहाय्यक नगरसचिव या पदावरील किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे.</p>
२०	श्रेणी-२ प्रशासकिय सेवा	नगरसचिव S-१५ ४१८००-१३२३००	पदोन्नती १००%	<p>अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता.</p> <p>ब) नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सहाय्यक नगरसचिव या पदावरील किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे.</p>
२१	श्रेणी-३ प्रशासकिय सेवा	सहाय्यक नगरसचिव S-१४ ३८६००-१२२८००	पदोन्नती १००%	<p>अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता.</p> <p>ब) मान्यताप्राप्त विद्यापिठाची विधी शाखेची पदवी.</p> <p>क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.</p> <p>ड) उपरोक्त विहित केलेली अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वरीष्ठ लिपिक या पदावरील किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे.</p>



२२	श्रेणी-३ प्रशासकिय सेवा	क्रिडा अधिकारी S-१५ ४१८००-१३२३००	पदोन्नती १००%  नामनिर्देशन/ प्रतिनियुक्ती	<p><b>१.नामनिर्देशन :</b>  अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी.  ब) बी.पी.एड परीक्षा उत्तीर्ण.  क) स्पोर्ट्स अॅथोरिटी ऑफ इंडीया कडील पदविका. (एस.ए.आय.)  ड) राष्ट्रीय स्तरावरील “प्रमाणपत्र” धारक खेळाडुस प्राधान्य देण्यात येईल.  इ) शासकिय/निमशासकिय/स्थानिक स्वराज्य संस्था सेवेतील क्रिडा क्षेत्रातील ०३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.</p> <p><b>२.पदोन्नती :</b>  नामनिर्देशनासाठी विहित केलेली अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सहायक क्रिडा अधिकारी या पदावरील किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे.</p> <p><b>३.प्रतिनियुक्ती :</b>  राज्य शासनाकडील समकक्ष पदावरील किमान ०३ वर्षांचा अनुभव असणारा अधिकारी प्रतिनियुक्तीने (पदोन्नतीने पद भरण्यास प्राधान्य असावे पदोन्नतीस उमेदवार उपलब्ध नसल्यास नामनिर्देशनाने पद भरण्यात यावे व जर नामनिर्देशनासाठी उमेदवार उपलब्ध न झाल्यास प्रतिनियुक्तीने पद भरण्यात यावे.)</p>
२३	श्रेणी-३ प्रशासकिय सेवा	सहाय्यक क्रिडा अधिकारी S-१४ ३८६००-१२२८००	नामनिर्देशन १००%  प्रतिनियुक्ती	<p>अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाच्या कोणत्याही शाखेची पदवी आणि बी.पी.एड परीक्षा उत्तीर्ण.  ब) स्पोर्ट्स अॅथोरिटी ऑफ इंडीया कडील पदविका.  क) राष्ट्रीय स्तरावरील “प्रमाणपत्र” धारक खेळाडुस प्राधान्य देण्यात येईल.  ड) शासकिय/निमशासकिय/ स्थानिक स्वराज्य संस्था सेवेतील क्रिडा क्षेत्रातील ०३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक</p> <p>नामनिर्देशनासाठी उमेदवार उपलब्ध न झाल्यास, राज्य शासनाकडील समकक्ष पदावरील किमान ०३ वर्षांचा अनुभव असणाऱ्या अधिकाऱ्याची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करता येईल.</p>

२) अभियांत्रिकी (स्थापत्य) सेवा :-				
अ.क्र	सेवा, संवर्ग व श्रेणी	पदनाम	नेमणूकीची पध्दत व टक्केवारी १.नामनिर्देशन २.पदोन्नती ३.प्रतिनियुक्ती	नेमणूकी करीता अर्हता व नेमणूकीच्या पध्दती
१	श्रेणी-१ अभियांत्रिकी सेवा	शहर अभियंता/ अधिक्षक अभियंता (भु.ग.यो.) S-२५ ७८८००-२०९२००	पदोन्नती १००%	अ) मान्यता प्राप्त विद्यापिठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी उत्तीर्ण. ब) नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता (स्थापत्य) या पदावर किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या अधिकाऱ्यांमधुन सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे. क) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
			प्रतिनियुक्ती	पदोन्नतीने उमेदवार उपलब्ध न झाल्यास, उमेदवार उपलब्ध होईपावेतो शासनाकडील समकक्ष पदावरील किमान ०३ वर्षांचा अनुभव असणाऱ्या अधिकाऱ्याची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करता येईल.
२	श्रेणी-१ शहर विकास सेवा	सहाय्यक संचालक, नगररचना	प्रतिनियुक्ती १००%	महाराष्ट्र शासनाकडील ०५ वर्षांचा अनुभव असणारे सहाय्यक संचालक (नगररचना) या संवर्गातुन प्रतिनियुक्तीने.
३	श्रेणी-१ शहर विकास सेवा	उपसंचालक, नगररचना	प्रतिनियुक्ती १००%	महाराष्ट्र शासनाकडील ०५ वर्षांचा अनुभव असणारे उपसंचालक (नगररचना) या संवर्गातुन प्रतिनियुक्तीने.

४	श्रेणी-१ अभियांत्रिकी सेवा	कार्यकारी अभियंता (स्थापत्य)  S-२३ ६७७००-२०८७००	पदोन्नती १००%	<p>अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी/पदविका धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील उपअभियंता संवर्गात पदोन्नतीने आलेल्या उपअभियंता (स्थापत्य) या पदावरील किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या अधिकाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता याआधारे पदोन्नतीने नियुक्ती करण्यात येईल.</p> <p>ब) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.</p> <p>क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.</p> <p>ड) एकुण पदोन्नती कोट्यातील मंजूर पदांच्या १० टक्के पदवीधारक व १० टक्के पदविकाधारक पदोन्नतीस पात्र राहतील.</p>
			प्रतिनियुक्ती	पदोन्नतीने उमेदवार उपलब्ध न झाल्यास, उमेदवार उपलब्ध होईपावेतो शासनाकडील समकक्ष पदावरील किमान ०५ वर्षांचा अनुभव असणाऱ्या अधिकाऱ्याची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करता येईल.
५	श्रेणी-१ अभियांत्रिकी सेवा	कार्यकारी अभियंता (पर्यावरण) तथा पर्यावरण संवर्धन अधिकारी S-२३ ६७७००-२०८७००	पदोन्नती १००%	<p>अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी (B.E. Civil) व पर्यावरण अभियांत्रिकी मधील मान्यता प्राप्त विद्यापिठाची पदव्युत्तर पदवी (Environmental Science &amp; Engineering) धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील उपअभियंता संवर्गातील किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या अधिकाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता याआधारे.</p> <p>ब) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.</p> <p>क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.</p>
			प्रतिनियुक्ती	पदोन्नतीने उमेदवार उपलब्ध न झाल्यास, उमेदवार उपलब्ध होईपावेतो नामनिर्देशनासाठी विहित केलेली अर्हता धारण करणारे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळातील प्रादेशिक अधिकारी/ कार्यकारी अभियंता अथवा समकक्ष अधिकाऱ्याच्या प्रतिनियुक्तीने पद भरण्यात यावे.

६	श्रेणी-२ अभियांत्रिकी सेवा	उपअभियंता (स्थापत्य) पदवीधारक/ पदविकाधारक S-२० ५६१००-१७७५००	नामनिर्देशन २५%	<p>अ) मान्यता प्राप्त विद्यापिठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी उत्तीर्ण</p> <p>ब) शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी संस्था येथे किमान ०५ वर्ष काम केल्याचा अनुभव.</p> <p>क) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.</p> <p>ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.</p>
			पदोन्नती ७५%  (यापैकी ५०% शाखा अभियंता संवर्ग व ५०% टक्के सहाय्यक अभियंता संवर्ग)	<p>अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी ही शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे एकूण पदोन्नती कोट्यातील मंजूर पदांच्या ५० टक्के सहा. अभियंता (स्थापत्य) या पदावरील किमान ०३ वर्षांची सेवा पूर्ण झालेली असणे आवश्यक.</p> <p>ब) मान्यताप्राप्त विद्यापिठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदविका ही शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे एकूण पदोन्नती कोट्यातील मंजूर पदांच्या ५० टक्के शाखा अभियंता (स्थापत्य) या पदावरील किमान ०३ वर्षांची सेवा पूर्ण झालेली असणे आवश्यक.</p>
७	श्रेणी-२ अभियांत्रिकी सेवा	मिळकत व्यवस्थापक S-२० ५६१००-१७७५००	पदोन्नती १००%	मान्यताप्राप्त विद्यापिठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सहाय्यक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य) या किमान ०३ वर्षांची सेवा पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे पदोन्नतीने नियुक्ती करता येईल.

८	श्रेणी-२ अभियांत्रिकी सेवा	सहा.अभियंता (स्थापत्य) S-१५ ४१८००-१३२३००	नामनिर्देशन १००%	अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी. ब) शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी संस्था येथे किमान ०३ वर्ष स्थापत्य अभियांत्रिकी कामाचा अनुभव. क) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
९	श्रेणी-२ अभियांत्रिकी सेवा	शाखा अभियंता (स्थापत्य ) S-१५ ४१८००-१३२३००	पदोन्नती १००%	अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी/पदविका . ब) नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदावरील किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या अधिकाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे. क) व्यावसायिक परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
१०	श्रेणी-३ अभियांत्रिकी सेवा	कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) S-१४ ३८६००-१२२८००	नामनिर्देशन ७५ %	अ) मान्यता प्राप्त विद्यापिठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी/पदविका. ब) शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी संस्था येथे किमान ०३ वर्ष स्थापत्य अभियांत्रिकी कामाचा अनुभव. क) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

			पदोन्नती २५ %	<p>अ) नामनिर्देशनासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सहाय्यक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदावरील किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे पदोन्नतीने नियुक्ती करता येईल.</p> <p>ब) नामनिर्देशनासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या व संबंधित पदावर किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या तांत्रिक (स्थापत्य) सेवेच्या कार्यरत कर्मचाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे पदोन्नतीने नियुक्ती करता येईल.</p> <p>क) व्यावसायिक परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक</p>
११	श्रेणी-३ अभियांत्रिकी सेवा	सहाय्यक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) S-१० २९२००-९२३००	नामनिर्देशन ७५%	<p>अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी / पदविका.</p> <p>ब) शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी संस्था येथील किमान ०३ वर्ष स्थापत्य अभियांत्रिकी कामाचा अनुभव.</p> <p>क) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.</p> <p>ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.</p>
			पदोन्नती २५%	<p>नामनिर्देशनाची शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सिव्हील ड्राफ्ट्समन/ ट्रेसर/ हेडमिस्त्री/मिस्त्री या पदावर किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे पदोन्नतीने नियुक्ती करता येईल.</p>
१२	श्रेणी-३ अभियांत्रिकी सेवा	सिव्हील ड्राफ्ट्समन S-१० २९२००-९२३००	नामनिर्देशन १००%	<p>अ) राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची (HSC) परीक्षा उत्तीर्ण.</p> <p>ब) शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा अनुरेखक अभ्यासक्रम पुर्ण केल्याचे प्रमाणपत्र.</p> <p>क) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.</p> <p>ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.</p>

१३	श्रेणी-३ तांत्रिक सेवा	हेडमिस्त्री S-८ २५५००-८११००	पदोन्नती १००%	नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील मिस्त्री या पदावर किमान ०३ वर्षांची सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे.
१४	श्रेणी-३ तांत्रिक सेवा	मिस्त्री S-६ १९९००-६३२००	नामनिर्देशन ५०%	अ) माध्यमिक शालांत परीक्षा (एसएससी) उत्तीर्ण. ब) आयटीआय स्थापत्य सहाय्यक / गवंडी (मेसन)/ बिल्डींग मॅटेनन्स कोर्स उत्तीर्ण. ब) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
			पदोन्नती ५०%	नामनिर्देशनासाठी विहित केलेली अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील रोड मुकादम या पदावरील किमान ०३ वर्षांची सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे.
१५	श्रेणी-४ तांत्रिक सेवा	रोड मुकादम S-३ १६६००-५२४००	नामनिर्देशन ५०%	अ) माध्यमिक शालांत परीक्षा (एस.सी.सी.) परीक्षा उत्तीर्ण. ब) आयटीआय स्थापत्य सहाय्यक / गवंडी (मेसन)/ बिल्डींग मॅटेनन्स कोर्स उत्तीर्ण. क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
			पदोन्नती ५०%	नामनिर्देशनासाठी विहित केलेली अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील बिगारी या पदावरील किमान ०३ वर्षांची सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे.
१६	श्रेणी-४ तांत्रिक सेवा	बिगारी S-१ १५०००-४७६००	नामनिर्देशन १००%	अ) माध्यमिक शालांत परीक्षा (एस.सी.सी.) परीक्षा उत्तीर्ण ब) प्रकृती सुदृढ असणे आवश्यक क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

१७	श्रेणी-४ तांत्रिक सेवा	व्हॉलमन S-१ १५०००-४७६००	नामनिर्देशन १००%	अ) माध्यमिक शालांत परीक्षा (एस.सी.सी.) परीक्षा उत्तीर्ण ब) प्रकृती सुदृढ असणे आवश्यक क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
<b>३) अभियांत्रिकी सेवा (विद्युत) :-</b>				
अ.क्र	सेवा, संवर्ग व श्रेणी	पदनाम	नेमणूकीची पध्दत व टक्केवारी १.नामनिर्देशन २.पदोन्नती ३.प्रतिनियुक्ती	नेमणूकी करीता अर्हता व नेमणूकीच्या पध्दती
१	अभियांत्रिकी सेवा श्रेणी -१	कार्यकारी अभियंता (विद्युत) S-२३ ६७७००-२०८७००	पदोन्नती १००%	नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील उपअभियंता (विद्युत) या पदावर कार्यरत व मान्यताप्राप्त विद्यापिठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी असल्यास किमान ०३ वर्षांची व पदविका असल्यास किमान ०५ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या अधिकाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता याआधारे.
			प्रतिनियुक्ती	पदोन्नतीने उमेदवार उपलब्ध न झाल्यास उमेदवार उपलब्ध होईपर्यंत शासनाकडील समकक्ष पदावरील किमान ०५ वर्षांचा अनुभव असणाऱ्या अधिकाऱ्याच्या प्रतिनियुक्तीने पद भरण्यात यावे.



२	अभियांत्रिकी सेवा श्रेणी -२	उप अभियंता (विद्युत) S-२० ५६१००-१७७५००	नामनिर्देशन २५%	अ) मान्यता प्राप्त विद्यापिठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण. ब) शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी संस्था येथे किमान ०५ वर्ष काम केल्याचा अनुभव. क) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
			पदोन्नती ७५%	मान्यताप्राप्त विद्यापिठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी /पदविका ही शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील शाखा अभियंता/ सहा. अभियंता (विद्युत) या पदावर किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या अधिकाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे.
३	अभियांत्रिकी सेवा श्रेणी -३	सहाय्यक अभियंता (विद्युत) S-१५ ४१८००-१३२३००	नामनिर्देशन १००%	अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी. ब) शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी संस्था येथे किमान ०५ वर्ष काम केल्याचा अनुभव. क) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
४	अभियांत्रिकी सेवा श्रेणी -३	शाखा अभियंता (विद्युत) S-१५ ४१८००-१३२३००	पदोन्नती १००%	अ) नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (विद्युत) या पदावरील पदवी / पदविका धारकास ५ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे. क) व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक

५	अभियांत्रिकी सेवा श्रेणी -३	कनिष्ठ अभियंता (विद्युत) S-१४ ३८६००-१२२८००	नामनिर्देशन ७५ %	<p>अ) मान्यता प्राप्त विद्यापिठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी/पदविका.</p> <p>ब) शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी संस्था येथे किमान ०५ वर्ष विद्युत अभियांत्रिकी कामाचा अनुभव.</p> <p>क) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.</p> <p>ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.</p>
			पदोन्नती २५ %	नामनिर्देशनासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सहाय्यक कनिष्ठ अभियंता या पदावर किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या अधिकाऱ्यांमधुन सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे.
६	अभियांत्रिकी सेवा श्रेणी -३	सहाय्यक कनिष्ठ अभियंता (विद्युत) S-१० २९२००-९२३००	नामनिर्देशन ७५%	<p>अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी / पदविका.</p> <p>ब) शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी संस्था येथील किमान ०३ वर्ष विद्युत अभियांत्रिकी कामाचा अनुभव.</p> <p>क) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.</p> <p>ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.</p>
			पदोन्नती २५%	नामनिर्देशनासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील इलेक्ट्रीशियन / वायरमन या पदावर किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे.

७	अभियांत्रिकी सेवा श्रेणी -३	इलेक्ट्रीशियन S-८ २५५००-८११००	नामनिर्देशन १००%	अ) महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण. ब) शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे वीजतंत्री अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र क) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
८	अभियांत्रिकी सेवा श्रेणी -३	वायरमन S-६ १९९००-६३२००	नामनिर्देशन ५०%	अ) महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण. ब) शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे वीजतंत्री अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र क) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
			पदोन्नती ५०%	नामनिर्देशनासाठी विहित केलेली अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापने वरील हेल्पर (विद्युत) या पदावरील किमान ०३ वर्षांची सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे.
९	अभियांत्रिकी सेवा श्रेणी -४	विद्युत हेल्पर S-१ १५०००-४७६००	नामनिर्देशन १००%	अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाची शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण. ब) शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे तारतंत्री अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र किंवा एन.सी. (NC) टी.व्ही.टी. इलेक्ट्रीशियन परिक्षा उत्तीर्ण. क) तारतंत्री परवाना आवश्यक ड) इलेक्ट्रीकल कामाचा किमान ०३ वर्षांचा अनुभव.

४) अभियांत्रिकी (यांत्रिकी) सेवा :-				
अ.क्र	सेवा, संवर्ग व श्रेणी	पदनाम	नेमणूकीची पध्दत व टक्केवारी १.नामनिर्देशन २.पदोन्नती ३.प्रतिनियुक्ती	नेमणूकी करीता अर्हता व नेमणूकीच्या पध्दती
१	अभियांत्रिकी सेवा (यांत्रिकी) श्रेणी-१	अधिक्षक अभियंता (यांत्रिकी) S-२५ ७८८००-२०९२००	पदोन्नती १००%	नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) या पदावरील किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे.
			प्रतिनियुक्ती	राज्य शासनाकडील अधिक्षक अभियंता (यांत्रिकी) या पदावरील ०५ वर्ष सेवा झालेल्या अधिकाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने. (पदोन्नतीने उमेदवार उपलब्ध न झाल्यास पद उपलब्ध होईपावेतो प्रतिनियुक्तीने पद भरण्यात यावे.)
२	अभियांत्रिकी सेवा (यांत्रिकी) श्रेणी-१	कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) S-२३ ६७७००-२०८७००	पदोन्नती १००%	नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील उपअभियंता (यांत्रिकी) या पदावर कार्यरत व मान्यताप्राप्त विद्यापिठाची यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेची पदवी असल्यास किमान ०३ वर्षांची व पदविका असल्यास किमान ०५ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या अधिकाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता याआधारे.
			प्रतिनियुक्ती	राज्य शासनाकडील समकक्ष पदावरील किमान ०५ वर्षांचा अनुभव असणारा अधिकारी प्रतिनियुक्तीने. (पदोन्नतीने उमेदवार उपलब्ध न झाल्यास पद उपलब्ध होईपावेतो प्रतिनियुक्तीने पद भरण्यात यावे.)
३	अभियांत्रिकी सेवा (यांत्रिकी) श्रेणी-२	उपअभियंता (यांत्रिकी) S-२० ५६१००-१७७५००	नामनिर्देशन २५ %	अ) मान्यता प्राप्त विद्यापिठाची यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेची पदवी उत्तीर्ण. ब) शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्था येथे किमान ०५ वर्ष अभियांत्रिकी काम केल्याचा अनुभव. क) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
			पदोन्नती ७५ %	मान्यताप्राप्त विद्यापिठाची यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेची पदवी /पदविका ही शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील शाखा अभियंता/ सहा. अभियंता (यांत्रिकी) या पदावर किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या अधिकाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे.

४	अभियांत्रिकी सेवा (यांत्रिकी) श्रेणी-३	सहाय्यक अभियंता (यांत्रिकी) S-१५ ४१८००-१३२३००	नामनिर्देशन १००%	अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाची यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेची पदवी. ब) शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी संस्था येथे किमान ०३ वर्ष यांत्रिकी काम केल्याचा अनुभव. क) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
५	अभियांत्रिकी सेवा (यांत्रिकी) श्रेणी-३	शाखा अभियंता (यांत्रिकी) S-१५ ४१८००-१३२३००	पदोन्नती १००%	अ) नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) या पदावर किमान ०५ वर्षांची सेवा पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे. ब) व्यावसायिक परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
६	अभियांत्रिकी सेवा (यांत्रिकी) श्रेणी-३	कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) S-१४ ३८६००-१२२८००	नामनिर्देशन ७५ %	अ) मान्यता प्राप्त विद्यापिठाची यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेची पदवी/पदविका. ब) शासकीय/ निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/खाजगी संस्था येथे किमान ०३ वर्ष अभियांत्रिकी यांत्रिकी कामाचा अनुभव. क) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
			पदोन्नती २५ %	नामनिर्देशनासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सहाय्यक कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) या पदावर किमान ०३ वर्षांची सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे पदोन्नतीने नियुक्ती करता येईल.
७	अभियांत्रिकी सेवा (यांत्रिकी) श्रेणी-३	सहाय्यक कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) S-१० २९२००-९२३००	नामनिर्देशन ७५ %	अ) मान्यता प्राप्त विद्यापिठाची यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेची पदवी/पदविका. ब) शासकीय/ निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/खाजगी संस्था येथे किमान ०३ वर्ष अभियांत्रिकी यांत्रिकी कामाचा अनुभव. क) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

			पदोन्नती २५ %	नामनिर्देशनासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील तांत्रिक सेवेतील किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कार्यरत कर्मचाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे पदोन्नतीने नियुक्ती करता येईल.
८	अभियांत्रिकी सेवा (यांत्रिकी) श्रेणी-३	फोरमन S-१३ ३५४००-११२४००	नामनिर्देशन ५०%	अ) माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण ब) आय.टी.आय. व एन.सी.टी.व्ही.टी. मोटार मोटार मॅकेनिक किंवा डी.ए.ई./ डी.एम.ई.कोर्स उत्तीर्ण. क) आर.टी.ओ. जडवाहन परवाना . ड) मोटार वाहन कायदा विषयक माहिती. अनुभव: पदवीका धारकास ०३ वर्षांचा व अन्य उमेदवारास ०५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक. इ) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. ई) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
			पदोन्नती ५०%	नामनिर्देशनासाठी विहित केलेली अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील हेड मॅकेनिक/ मोटार मॅकेनिक या संवर्गातील किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे पदोन्नतीने नियुक्ती.
९	अभियांत्रिकी सेवा (यांत्रिकी) श्रेणी-३	हेड मॅकेनिक S-१३ ३५४००-११२४००	पदोन्नती १००%	नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कार्यरत मोटार मॅकेनिक या संवर्गातील किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे पदोन्नतीने नियुक्ती.
१०	अभियांत्रिकी सेवा (यांत्रिकी) श्रेणी-३	शिफ्ट इंजिनअर S-१० २९२००-९२३००	पदोन्नती १००%	अ) शासनमान्य बोर्ड एस.सी.सी. परीक्षा उत्तीर्ण. ब) शासनमान्य आय.टी.आय.चा इलेक्ट्रिशियन/ पंप ऑपरेटर कोर्स उत्तीर्ण. क) इलेक्ट्रिशियन/ पंप ऑपरेटर या पदावरील कामाचा किमान ०३ वर्षांचा अनुभव. ड) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. इ) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

११	अभियांत्रिकी सेवा (यांत्रिकी) श्रेणी-३	फिल्टर इन्सपेक्टर S-१० २९२००-९२३००	नामनिर्देशन ७५%	<p>अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाची बीएससी शाखेची केमिस्ट्री/ मायक्रो बायोलॉजी विषयासह पदवी.</p> <p>ब) शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्थेतील फिल्टर वॉटर ट्रीटमेंट प्लांट चालवण्याचा कामाचा किमान ०३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.</p> <p>क) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.</p> <p>ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.</p>
			पदोन्नती २५%	<p>अ) शासनमान्य बोर्ड एस.सी.सी. परिक्षा उत्तीर्ण.</p> <p>ब) फिल्टर ऑपरेटर / फिल्टर अटेंडंट या पदावरील किमान ०३ वर्षांची सेवा पूर्ण.</p> <p>क) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.</p> <p>ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.</p>
१२	अभियांत्रिकी सेवा (यांत्रिकी) श्रेणी-३	मोटर मॅकेनिक S-८ २५५००-८११००	नामनिर्देशन ५०%	<p>अ) माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण</p> <p>ब) आय.टी.आय. व एन.सी.टी.व्ही.टी. मोटर मॅकेनिक/ फिटर (ऑटोमोबाईल) कोर्स उत्तीर्ण</p> <p>क) मोटर मॅकेनिक म्हणून शासकीय/ निमशासकीय/खाजगी संस्थेतील कामाचा ०३ वर्षांचा अनुभव</p> <p>ड) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.</p> <p>इ) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.</p>
			पदोन्नती ५०%	नामनिर्देशनासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवर मोटर फिटर या संवगात किमान ०३ वर्षांची सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता याआधारे पदोन्नतीने नियुक्ती.

१३	अभियांत्रिकी सेवा (यांत्रिकी) श्रेणी-३	ऑटो इलेक्ट्रीशियन S-८ २५५००-८११००	नामनिर्देशन ५०%	<p>अ) माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण</p> <p>ब) आय.टी.आय. व एन.सी.टी.व्ही.टी. ऑटो इलेक्ट्रीशियन/ आय.टी.आय. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ आय.टी.आय. वायरमन/ आय.टी.आय. इलेक्ट्रीशियन कोर्स उत्तीर्ण</p> <p>क) शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्था येथे किमान ०३ वर्षे संलग्न पदाचा कामाचा अनुभव.</p> <p>ड) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.</p> <p>इ) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.</p>
			पदोन्नती ५०%	नामनिर्देशनासाठी विहित केलेली अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विद्युत हेल्पर/ तांत्रिक संवर्गात किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता याआधारे पदोन्नतीने नियुक्ती.
१४	अभियांत्रिकी सेवा (यांत्रिकी) श्रेणी-३	फिल्टर ऑपरेटर S-७ २१७००-६९१००	पदोन्नती १००%	<p>अ) पाईपलाईन फिटर किंवा पंप ऑपरेटर या पदावरील किमान ०३ वर्षांचा कामाचा अनुभव.</p> <p>ब) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.</p> <p>क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.</p>
१५	अभियांत्रिकी सेवा (यांत्रिकी) श्रेणी-३	फिल्टर अटेंडंट S-७ २१७००-६९१००	पदोन्नती १००%	<p>अ) एस.सी.सी. परीक्षा उत्तीर्ण.</p> <p>ब) पंप ऑपरेटर अथवा पाईपलाईन फिटर पदावरील कामाचा किमान ०३ वर्षांचा अनुभव.</p> <p>क) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.</p> <p>ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.</p>



१६	अभियांत्रिकी सेवा (यांत्रिकी) श्रेणी-३	लॅब असिस्टंट S-७ २१७००-६९१००	नामनिर्देशन १००%	अ) शासनमान्य विद्यापिठाचा बीएससी केमिस्ट्री अथवा मायक्रोबायोलॉजी पदवीधारक. ब) शासकिय अथवा खाजगी संस्थेत अभियांत्रिकी लॅबच्या कामाचा किमान ०५ वर्षांचा अनुभव क) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
१७	अभियांत्रिकी सेवा (यांत्रिकी) श्रेणी-३	मोटर फिटर S-६ १९९००-६३२००	नामनिर्देशन १००%	अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण. ब) शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अॅटोमोबाईल-फिटर / यांत्रिकी-फिटर/डिझेल मॅकेनिक/ मोटार मॅकेनिक कोर्स व एन.सी.टी.व्ही.टी. परिक्षा उत्तीर्ण. क) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
१८	अभियांत्रिकी सेवा (यांत्रिकी) श्रेणी-३	वाहनचालक S-६ १९९००-६३२००	नामनिर्देशन ७५%	१) ज्यांचे वय ३८ वर्षांपेक्षा जास्त नाही. २) मोटार वाहन अधिनियम (१९८८ चा ५९) मधील तरतुदीनुसार सक्षम अनुज्ञप्ती अधिकारी यांनी दिलेला जड मोटार वाहन चालविणेचा परवाना ३) माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण ४) परवाना मिळाल्यानंतर वाहन चालविणेचा किमान ०३ वर्षांचा अनुभव. ५) मोटार वाहन दुरुस्तीचे जुजबी ज्ञान असणे आवश्यक. ६) वाहन चालविणेस स्वच्छ अभिलेख व चांगली शारिरिक क्षमता. ७) ज्यांना संबंधीत क्षेत्राची परिपूर्ण भौगोलीक माहिती आहे. ८) ज्यांना मराठी, हिंदी भाषा वाचता, बोलता व इंग्रजी भाषा वाचता येणे आवश्यक आहे.

			पदोन्नती २५%	अ) जेष्ठता अधिन पात्रता या निकषावर पुढील अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांमधून योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने नियुक्ती करण्यात येईल. (एक) या पदावर पदोन्नतीस इच्छुकता दर्शविल्यास ; (दोन) नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट - ड मधील कोणतेही पद धारण केलेल्या ; (तीन) सदर पदावर किमान तीन वर्षांची नियमित सेवा पूर्ण केलेल्या; आणि (चार) नामनिर्देशाने नियुक्तीसाठी वर नमूद केलेल्या उपखंड (२) (३) (४) (५) (६) (७) व (८) मध्ये विहित केलेली अर्हता धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांमधून.
१८	श्रेणी-३ तांत्रिक सेवा	जे.सी.बी.मशिन ऑपरेटर कम चालक S-६ १९९००-६३२००	नामनिर्देशन १००%	१) माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण २) लोडर एक्सव्हेटर चालविण्याचा आर.टी.ओ परवाना. ३) प्रत्यक्ष कामाचा ०३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक ४) मोटार वाहन अधिनियम (१९८८ चा ५९) मधील तरतुदीनुसार सक्षम अनुज्ञाप्ती अधिकारी यांनी दिलेला जड मोटार वाहन चालविणेचा परवाना. ५) मोटार वाहन दुरुस्तीचे जुजबी ज्ञान असणे आवश्यक ६) वाहन चालविणेस स्वच्छ अभिलेख व चांगली शारिरिक क्षमता. ७) ज्यांना संबंधीत क्षेत्राची परिपूर्ण भौगोलीक माहिती आहे. ८) ज्यांना मराठी, हिंदी भाषा वाचता, बोलता व इंग्रजी भाषा वाचता येणे आवश्यक आहे.
१९	श्रेणी-४ तांत्रिक सेवा	पाईप लाईन फिटर S-६ १९९००-६३२००	नामनिर्देशन ५०%	अ) माध्यमिक शालांत परीक्षा (एसएससी) उत्तीर्ण. ब) आय.टी.आय चा प्लंबिंग विषयाचा/ नळ कारागीर या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र क) शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्थेतील संबंधित कामाचा किमान ०३ वर्षांचा अनुभव.
			पदोन्नती ५०%	नामनिर्देशनासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील व्हॉलमन / बिगारी या संवगात किमान ०३ वर्षांची सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे पदोन्नतीने नियुक्ती.
२०	श्रेणी-४ तांत्रिक सेवा	पंप ऑपरेटर S-६ १९९००-६३२००	नामनिर्देशन ५०%	अ) एस.सी.सी. परीक्षा उत्तीर्ण. ब) शासनमान्य आयटीआय संस्थेचे पंप ऑपरेटर या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र
			पदोन्नती ५०%	नामनिर्देशनासाठी विहित केलेली अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील किमान ०३ वर्षांची सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे पदोन्नतीने नियुक्ती.

२१	अभियांत्रिकी सेवा (यांत्रिकी) श्रेणी-४	ऑईलमन S-३ १६६००-५२४००	पदोन्नती १००%	अ) माध्यमिक शालांत परीक्षा (एसएससी) उत्तीर्ण. ब) मशीन मॅटेनन्स व सर्व प्रकारच्या ऑईलची माहिती असणाऱ्या व तत्सम कामाचा बिगारी/ हेल्पर पदावरील किमान ०३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
२२	श्रेणी-४ तांत्रिक सेवा	केमिकल मजदूर S-१ १५०००-४७६००	नामनिर्देशन १००%	अ) माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण ब) मराठी लिहीता, वाचता व बोलता येणे आवश्यक .
<b>५) आरोग्य सेवा :-</b>				
अ.क्र	सेवा, संवर्ग व श्रेणी	पदनाम	नेमणूकीची पध्दत व टक्केवारी १.नामनिर्देशन २.पदोन्नती ३.प्रतिनियुक्ती	नेमणूकी करीता अर्हता व नेमणूकीच्या पध्दती
१.	वैद्यकीय सेवा श्रेणी-२	वैद्यकीय अधिकारी	नामनिर्देशन १००%	अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाची एम.बी.बी.एस. पदवी. ब) महाराष्ट्र मेडिकल कॉऊन्सिल अथवा इंडियन मेडिकल कॉऊन्सिल यांचेकडील नोंदणी आवश्यक. क) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

२.	वैद्यकीय सेवा श्रेणी-३	बहुउद्देशीय सेवक (एम.पी.डब्ल्यू) S-८ २५५००-८११००	नामनिर्देशन १००%	अ) विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (HSC) उत्तीर्ण असणे आवश्यक. ब) शासकिय/ निमशाकिय/ स्थानिक स्वराज्य संस्था अथवा खाजगी सेवेतील कामाचा किमान ०३ वर्षांचा अनुभव. क) आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरीक्षक (सॅनिटरी इन्स्पेक्टर) अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक. ड) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. इ) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
३.	आरोग्य सेवा श्रेणी-४	सुपेरियर फिल्डवर्कर	पदोन्नती १००%	माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील मलेरिया फिल्ड वर्कर या पदावरील किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे.
४.	आरोग्य सेवा श्रेणी-४	मलेरिया फिल्डवर्कर S-१ १५०००-४७६००	नामनिर्देशन १००%	अ) माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) उत्तीर्ण. ब) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

६) लेखा सेवा (लेखा व लेखापरिक्षण) :-

अ.क्र	सेवा, संवर्ग व श्रेणी	पदनाम	नेमणूकीची पध्दत व टक्केवारी १.नामनिर्देशन २.पदोन्नती ३.प्रतिनियुक्ती	नेमणूकी करीता अर्हता व नेमणूकीच्या पध्दती
१	लेखा सेवा श्रेणी -१	मुख्य लेखापरीक्षक	प्रतिनियुक्ती	शासनाकडील महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील सहसंचालक (Joint Director) संवर्गातील अधिकाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात येईल.
२	लेखा सेवा श्रेणी -१	मुख्य लेखापाल	प्रतिनियुक्ती	शासनाकडील महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील सहसंचालक (Joint Director) संवर्गातील अधिकाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात येईल.

३	लेखा सेवा श्रेणी -२	उपमुख्य लेखापरीक्षक / उपमुख्य लेखापाल S-२० ५६१००-१७७५००	पदोन्नती १००%	अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी. ब) अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील लोकल फायनान्स मॅनेजमेंट (डी.एफ.एम.) पदविका किंवा G.D.C. &A. किंवा L.G.S. उत्तीर्ण असणे आवश्यक. क) वरील शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वरिष्ठ लेखापरीक्षक/वरिष्ठ लेखापाल पदावर किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे पदोन्नतीने नियुक्ती करता येईल.
४	लेखा सेवा श्रेणी -३	वरीष्ठ लेखापरीक्षक / वरीष्ठ लेखापाल S-१५ ४१८००-१३२३००	पदोन्नती १००%	अ) शासनमान्य विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी. ब) अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील लोकल फायनान्स मॅनेजमेंट (डी.एफ.एम.) पदविका किंवा G.D.C.&A. किंवा L.G.S. उत्तीर्ण असणे आवश्यक क) वरील शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील उपलेखा परीक्षक/उपलेखापाल, सहाय्यक लेखापरीक्षक/ सहाय्यक लेखापाल पदावर किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे पदोन्नतीने नियुक्ती करता येईल.
५	लेखा सेवा श्रेणी -३	उपलेखापरीक्षक/ सहाय्यक लेखापरीक्षक उपलेखापाल/ सहाय्यक लेखापाल S-१४ ३८६००-१२२८००	पदोन्नती १००%	अ) शासनमान्य विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी. ब) अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील लोकल फायनान्स मॅनेजमेंट (डी.एफ.एम.) पदविका किंवा G.D.C.&A. किंवा L.G.S. उत्तीर्ण असणे आवश्यक क) वरील शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ लेखापरीक्षक/कनिष्ठ लेखापाल पदावर किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे पदोन्नतीने नियुक्ती करता येईल.

६	लेखा सेवा श्रेणी -३	कनिष्ठ लेखापरीक्षक / कनिष्ठ लेखापाल  S-१३ ३५४००-११२४००	नामनिर्देशन ५०%	<p><b>नामनिर्देशन :</b></p> <p>अ) शासनमान्य विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी. ब) अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील लोकल फायनान्स मॅनेजमेंट (डी.एफ.एम.) पदविका किंवा G.D.C.&amp;A. उत्तीर्ण असणे आवश्यक. क) राज्य शासनाची मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. (जी.सी.सी.) किंवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण. ड) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण. इ) शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्थेतील कोणत्याही अशासकीय वित्तीय संस्थेतील किमान २ वर्षांचा लेखा/ लेखापरिक्षण कामकाजाचा अनुभव</p>
			पदोन्नती ५०%	<p><b>पदोन्नती :</b></p> <p>अ) शासनमान्य विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी. ब) अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील लोकल फायनान्स मॅनेजमेंट (डी.एफ.एम.) पदविका किंवा G.D.C.&amp;A. किंवा L.G.S. उत्तीर्ण असणे आवश्यक क) वरील शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ लिपीक पदावर किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे पदोन्नतीने नियुक्ती करता येईल. ड) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण.</p>

७) उद्यान सेवा (उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग) :-				
अ.क्र	सेवा, संवर्ग व श्रेणी	पदनाम	नेमणूकीची पध्दत व टक्केवारी १.नामनिर्देशन २.पदोन्नती ३.प्रतिनियुक्ती	नेमणूकी करीता अर्हता व नेमणूकीच्या पध्दती
१	श्रेणी-३ उद्यान सेवा	उद्यान व वृक्ष प्राधिकरण अधिक्षक S-१५ ४१८००-१३२३००	१००% पदोन्नती  नामनिर्देशन / प्रतिनियुक्ती	<p><b>नामनिर्देशन :-</b></p> <p>अ) मान्यताप्राप्त कृषी विद्यापिठाची बी.एस.सी. (हॉर्टीकल्चर) /अॅग्रीकल्चर/बॉटनी/ फॉरेस्ट्री पदवी परीक्षा उत्तीर्ण.</p> <p>ब) शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी संस्था येथे याप्रकाराच्या पदावरील किमान ०५ वर्ष काम केल्याचा अनुभव.</p> <p>क) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.</p> <p>ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.</p> <p><b>पदोन्नती :-</b></p> <p>नामनिर्देशनासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील उद्यान व वृक्षप्राधिकरण निरीक्षक या संवर्गात किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे पदोन्नतीने नियुक्ती करता येईल.</p> <p><b>प्रतिनियुक्ती :-</b></p> <p>नामनिर्देशनासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या शासनाकडील/ वन विभागाकडील समकक्ष अधिकारी/कर्मचारी यांच्या प्रतिनियुक्तीने पद भरता येईल.</p> <p>(पदोन्नतीने पद भरण्यास प्राधान्य असावे. पदोन्नतीस उमेदवार उपलब्ध नसल्यास नामनिर्देशनाने पद भरण्यात यावे व जर नामनिर्देशनासाठी उमेदवार उपलब्ध न झाल्यास प्रनियुक्तीने पद भरण्यात यावे.)</p>

२	श्रेणी-३ उद्यान सेवा	उद्यान व वृक्षप्राधिकरण निरीक्षक S-१३ ३५४००-११२४००	नामनिर्देशन ७५%	<p>अ) मान्यताप्राप्त कृषी विद्यापिठाची बीएससी (हॉर्टिकल्चर) / अग्रीकल्चर / बॉटनी / फॉरेस्ट्री पदवी / मान्यताप्राप्त विद्यापिठाची वनस्पती शास्त्रातील पदवी परीक्षा उत्तीर्ण.</p> <p>ब) शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी संस्था येथे किमान ०३ वर्ष काम केल्याचा अनुभव.</p> <p>क) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.</p> <p>ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.</p>
			पदोन्नती २५%	नामनिर्देशनासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील हेडमाळी या संवर्गात किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे पदोन्नतीने नियुक्ती करता येईल.
३	श्रेणी-४ उद्यान सेवा	हेडमाळी S-५ १८०००-५६९००	नामनिर्देशन ५०%	<p>अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा (एसएससी) उत्तीर्ण.</p> <p>ब) माळी व्यवसायाचा १ वर्षाचा कृषी विद्यापिठाने निर्धारित केलेला अभ्यासक्रम पुर्ण.</p> <p>क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.</p>
			पदोन्नती ५०%	नामनिर्देशनासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील माळी या संवर्गात किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे पदोन्नतीने नियुक्ती करता येईल.



४	श्रेणी-४ उद्यान सेवा	माळी S-१ १५०००-४७६००	नामनिर्देशन १०० %	अ)माध्यमिक शालांत परीक्षा (एसएससी) उत्तीर्ण ब)माळी व्यवसायाचा १ वर्षाचा कृषी विद्यापिठाने निर्धारित केलेला अभ्यासक्रम पूर्ण. क) बागकामाचा अनुभव असल्यास प्राधान्य ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
<b>८) क्रिडा व सांस्कृतीक सेवा (जलतरण तलाव विभाग) :-</b>				
अ.क्र	सेवा, संवर्ग व श्रेणी	पदनाम	नेमणूकीची पध्दत व टक्केवारी १.नामनिर्देशन २.पदोन्नती ३.प्रतिनियुक्ती	नेमणूकी करीता अर्हता व नेमणूकीच्या पध्दती
१	श्रेणी-३ क्रिडा व सांस्कृतीक सेवा	तरणतलाव व्यवस्थापक S-१३ ३५४००-११२४००	नामनिर्देशन १००%	अ)शासनमान्य विद्यापिठाच्या कोणत्याही शाखेचा पदवीधर. ब) शासनमान्य संस्थेचा स्विमिंग National Institute of Sports कोर्स/ नोंदणीकृत संस्थेचा स्विमिंग कोर्स उत्तीर्ण. क) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

२	श्रेणी-३ क्रिडा व सांस्कृतीकसेवा	जलनिर्देशक (पुरुष) S-७ २१७००-६९१००	नामनिर्देशन ५०%	<p>अ) शासनमान्य विद्यापिठाच्या कोणत्याही शाखेचा पदवीधर.</p> <p>ब) शासनमान्य संस्थेचा स्विमींग National Institute of Sports कोर्स / नोंदणीकृत संस्थेचा स्विमींग कोर्स उत्तीर्ण.</p> <p>क) शासकिय/ निमशासकिय/ स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी येथील जलनिर्देशक किंवा समकक्ष पदावर जलतरण विषयक पोहणे, सुर मारणे इत्यादी शिकविण्याचा ०३ वर्षांचा अनुभव.</p> <p>ड) कृत्रीम श्वासोच्छ्वासासह आपत्कालिन मदतीच्या पध्दतीचा ०३ वर्षांचा अनुभव.</p> <p>इ) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.</p> <p>फ) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.</p>
			पदोन्नती ५०%	नामनिर्देशनासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सहाय्यक जलनिर्देशक (पुरुष) या संवर्गात किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यामधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे.
३	श्रेणी-३ क्रिडा व सांस्कृतीकसेवा	जलनिर्देशक (महिला) S-७ २१७००-६९१००	नामनिर्देशन ५०%	<p>अ) शासनमान्य विद्यापिठाच्या कोणत्याही शाखेचा पदवीधर.</p> <p>ब) शासनमान्य संस्थेचा National Institute of Sports कोर्स / नोंदणीकृत संस्थेचा स्विमींग कोर्स उत्तीर्ण.</p> <p>क) शासकिय/ निमशासकिय/ स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी येथील जलनिर्देशक किंवा समकक्ष पदावर जलतरण विषयक पोहणे, सुर मारणे इत्यादी शिकविण्याचा ०३ वर्षांचा अनुभव.</p> <p>ड) कृत्रीम श्वासोच्छ्वासासह आपत्कालिन मदतीच्या पध्दतीचा ०३ वर्षांचा अनुभव.</p> <p>इ) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.</p> <p>फ) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.</p>

			पदोन्नती ५०%	नामनिर्देशनासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सहाय्यक जलनिर्देशक (महिला) या संवर्गात किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यामधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे.
४	श्रेणी-३ क्रिडा व सांस्कृतिक सेवा	सहाय्यक जलनिर्देशक (पुरुष) S-६ १९९००-६३२००	१००% पदोन्नती नामनिर्देशन	<p><b>नामनिर्देशन:-</b></p> <p>अ) शासनमान्य विद्यापिठाच्या कोणत्याही शाखेचा पदवीधर.</p> <p>ब) शासनमान्य संस्थेचा National Institute of Sports कोर्स / नोंदणीकृत संस्थेचा स्विमिंग कोर्स उत्तीर्ण.</p> <p>क) शासकिय/ निमशासकिय/ स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी येथील सहाय्यक जलनिर्देशक किंवा समकक्ष पदावर जलतरण विषयक पोहणे, सुर मारणे इत्यादी शिकविण्याचा ०३ वर्षांचा अनुभव.</p> <p>ड) कृत्रीम श्वासोच्छ्वासासह आपत्कालिन मदतीच्या पध्दतीचा ०३ वर्षांचा अनुभव.</p> <p>इ) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.</p> <p>फ) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.</p> <p><b>पदोन्नती :-</b></p> <p>नामनिर्देशनासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील जीवरक्षक या संवर्गात किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या पुरुष कर्मचाऱ्यामधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे.</p> <p>(पदोन्नतीने पद भरण्यास प्राधान्य असावे. पदोन्नतीस उमेदवार उपलब्ध नसल्यास नामनिर्देशनाने पद भरण्यात यावे)</p>

५	श्रेणी-३ क्रिडा व सांस्कृतीक सेवा	सहाय्यक जलनिर्देशक (महिला) S-६ १९९००-६३२००	१००% पदोन्नती नामनिर्देशन	<p><b>नामनिर्देशन:-</b></p> <p>अ) शासनमान्य विद्यापिठाच्या कोणत्याही शाखेचा पदवीधर.</p> <p>ब) शासनमान्य संस्थेचा National Institute of Sports कोर्स / नोंदणीकृत संस्थेचा स्विमिंग कोर्स उत्तीर्ण.</p> <p>क) शासकिय/ निमशासकिय/ स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी येथील सहाय्यक जलनिर्देशक किंवा समकक्ष पदावर जलतरण विषयक पोहणे, सुर मारणे इत्यादी शिकविण्याचा ०३ वर्षांचा अनुभव.</p> <p>ड) कृत्रीम श्वासोच्छ्वासासह आपत्कालिन मदतीच्या पध्दतीचा ०३ वर्षांचा अनुभव.</p> <p>इ) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.</p> <p>फ) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.</p> <p><b>पदोन्नती :-</b></p> <p>नामनिर्देशनासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील जीवरक्षक या संवर्गात किमान ०३ वर्षांची सेवा पूर्ण झालेल्या महिला कर्मचाऱ्यांमधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे.</p> <p>(पदोन्नतीने पद भरण्यास प्राधान्य असावे. पदोन्नतीस उमेदवार उपलब्ध नसल्यास नामनिर्देशनाने पद भरण्यात यावे)</p>
६	श्रेणी-४ क्रिडा व सांस्कृतीक सेवा	लाईफगार्ड/ जिवरक्षक S-३ १६६००-५२४००	नामनिर्देशन ९० %	<p>अ) महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण.</p> <p>ब) नोंदणीकृत संस्थेचा जीवरक्षक (Life Gurd) कोर्स उत्तीर्ण.</p> <p>क) शासकिय/ निमशासकिय/ स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी येथील लाईफगार्ड / जिवरक्षक किंवा समकक्ष पदावर जलतरण विषयक पोहणे, सुर मारणे इत्यादी शिकविण्याचा ०३ वर्षांचा अनुभव.</p> <p>ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.</p>

			पदोन्नती १० %	नामनिर्देशनासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कार्यरत व किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे.
<b>१) तांत्रिक सेवा (नाटयगृह व सभागृह / तारांगण / फाळके स्मारक विभाग) :-</b>				
अ.क्र	सेवा, संवर्ग व श्रेणी	पदनाम	नेमणूकीची पध्दत व टक्केवारी १.नामनिर्देशन २.पदोन्नती ३.प्रतिनियुक्ती	नेमणूकी करीता अर्हता व नेमणूकीच्या पध्दती
१	श्रेणी-३ तांत्रिक सेवा	व्यवस्थापक कालीदास कलामंदिर S-१३ ३५४००-११२४००	१००% पदोन्नती  नामनिर्देशन /पदोन्नती/ प्रतिनियुक्ती	<p><b>नामनिर्देशन :-</b></p> <p>अ) मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी व एम.बी.ए. (MBA) परीक्षा उत्तीर्ण.</p> <p>ब) शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी संस्था येथे याप्रकाराच्या पदावर किमान ०३ वर्ष काम केल्याचा अनुभव.</p> <p>क) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.</p> <p>ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.</p> <p><b>पदोन्नती :-</b></p> <p>नामनिर्देशनासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सहाय्यक व्यवस्थापक या संवर्गात किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे.</p> <p><b>प्रतिनियुक्ती :-</b></p> <p>नामनिर्देशनासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या शासनाकडील समकक्ष अधिकारी. (पदोन्नतीने पद भरण्यास प्राधान्य असावे. पदोन्नतीस उमेदवार उपलब्ध नसल्यास नामनिर्देशनाने पद भरण्यात यावे व जर नामनिर्देशनासाठी उमेदवार उपलब्ध न झाल्यास प्रनियुक्तीने पद भरण्यात यावे.)</p>

२	श्रेणी-३ तांत्रिक सेवा	सहाय्यक व्यवस्थापक कालीदास कलामंदिर S-१२ ३२०००-६९१००	नामनिर्देशन १००%	अ) मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी व एम.बी.ए. (MBA) परीक्षा उत्तीर्ण. ब) शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी संस्था येथे याप्रकाराच्या पदावर किमान ०३ वर्ष काम केल्याचा अनुभव. क) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
३	श्रेणी-३ तांत्रिक सेवा	नाटयगृह सुपरवायझर S-७ २१७००-६९१००	नामनिर्देशन ७५%	अ) शासनमान्य DEE (डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग) पदविका / डिप्लोमा इन साऊंड इंजिनिअरींग पदविका उत्तीर्ण. ब) शासकीय/ निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/खाजगी संस्था येथे साऊंड सिस्टीम/ए.सी.सिस्टीम कामाचा किमान ०३ वर्षांचा अनुभव. क) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
			पदोन्नती २५%	नामनिर्देशनासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील नाटयगृह ऑपरेटर या संवर्गात किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यामधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे.
४	श्रेणी-४ तांत्रिक सेवा	नाटयगृह ऑपरेटर S-६ १९९००-६३२००	नामनिर्देशन ७५%	अ) शासनमान्य आयटीआय मेकॅनिक (एअर कंडिशनिंग/ रेफ्रिजरेशन/ इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रॉनिक्स/ मॅकेनिक) उत्तीर्ण. ब) शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/खाजगी संस्था येथे साऊंड सिस्टीम/ए.सी.सिस्टीम कामाचा किमान ०३ वर्षांचा अनुभव. क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
			पदोन्नती २५%	नामनिर्देशनासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील रंगमंच सहाय्यक या संवर्गात किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यामधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे.

१०) तांत्रिक सेवा (माहिती व तंत्रज्ञान विभाग) :-				
अ.क्र	सेवा, संवर्ग व श्रेणी	पदनाम	नेमणूकीची पध्दत व टक्केवारी १.नामनिर्देशन २.पदोन्नती ३.प्रतिनियुक्ती	नेमणूकी करीता अर्हता व नेमणूकीच्या पध्दती
१	श्रेणी-२ तांत्रिक सेवा	संगणक (सिस्टीम मॅनेजर)	नामनिर्देशन १००%	अ) शासनमान्य विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकी पदवी (बी.ई.कॉम्प्युटर/बी.ई.-ई.अँड टी.सी./बी.ई.आय.टी.) उत्तीर्ण . ब) शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी संस्था येथे डेटा सेंटर अॅडमिनिस्ट्रेशन, नेटवर्कींग (लॅन, वॅन) हार्डवेअर मधील ०५ वर्षांचा अनुभव. क) मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक.
२	श्रेणी-३ तांत्रिक सेवा	डाटा बेस अॅडमिनीस्ट्रेटर	नामनिर्देशन १००%	अ) शासनमान्य विद्यापीठाच्या संगणकीय शाखेची पदवी (बी.ई. कॉम्प्युटर/ बी.ई.-ई.अँड टी.सी. /बी.ई.आय.टी.) उत्तीर्ण. ब) शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी संस्था येथे डाटाबेस अॅडमिनीस्ट्रेटर कामाचा किमान ०३ वर्षांचा अनुभव अथवा शासनमान्य संस्थेचा एमसीए आणि संगणकीय कामकाजाचा किमान ०३ वर्षांचा अनुभव. क) मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक.
३	श्रेणी-३ तांत्रिक सेवा	नेटवर्क अॅडमिनीस्ट्रेटर	नामनिर्देशन १००%	अ) शासनमान्य विद्यापीठाच्या संगणकीय शाखेची पदवी (बी.ई. कॉम्प्युटर/ बी.ई.-ई.अँड टी.सी. /बी.ई.आय.टी.) उत्तीर्ण ब) शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी संस्था येथे नेटवर्क अॅडमिनीस्ट्रेशन कामाचा किमान ०३ वर्षांचा अनुभव अथवा शासनमान्य संस्थेचा एमसीए आणि संगणकीय कामकाजाचा किमान ०३ वर्षांचा अनुभव. क) मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक.

४	श्रेणी-३ तांत्रिक सेवा	कॉम्प्युटर ऑपरेशन सुपरवायझर	नामनिर्देशन ५०%	अ) शासनमान्य विद्यापीठाचा बीसीएस पदवीधारक. ब) शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी संस्था येथे कॉम्प्युटर ऑपरेशन सुपरवायझर अथवा शासन मान्य संस्थेत एम.सी.ए. व संगणकीय कामकाजाचा या कामाचा किमान ०३ वर्षांचा अनुभव. क) मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक.
			पदोन्नती ५०%	नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील संगणक ऑपरेटर या पदावर किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे.
५	श्रेणी-३ तांत्रिक सेवा	संगणक प्रोग्रामर S-१० २९२००-९३३००	नामनिर्देशन १००%	अ)मान्यता प्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकी मधील पदवी (बी.ई. कॉम्प्युटर/ बी.ई.-ई.अँड टी.सी. /बी.ई.आय.टी.) उत्तीर्ण ब) शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी संस्था येथे प्रोग्रामिंग/सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मधील किमान ०३ वर्षांचा अनुभव क) मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक.
६	श्रेणी-३ तांत्रिक सेवा	संगणक ऑपरेटर S-८ २५५००-८११००	नामनिर्देशन ५०%	अ) शासनमान्य संगणक विषयक पदवी/पदविका उत्तीर्ण. ब) शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्थेतील किंवा कोणत्याही अशासकीय संस्थेतील किमान ३ वर्षांचा संगणक ऑपरेटर कामकाजाचा अनुभव क) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. ड) मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक
			पदोन्नती ५०%	नामनिर्देशनाने विहित केलेली अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे पदोन्नतीने नियुक्ती करता येईल.



<b>११) सुरक्षा सेवा (सुरक्षा विभाग) :-</b>				
अ.क्र	सेवा, संवर्ग व श्रेणी	पदनाम	नेमणूकीची पध्दत व टक्केवारी १.नामनिर्देशन २.पदोन्नती ३.प्रतिनियुक्ती	नेमणूकी करीता अर्हता व नेमणूकीच्या पध्दती
१	श्रेणी-३ सुरक्षा सेवा	सुरक्षा अधिकारी S-१४ ३८६००-१२२८००	पदोन्नती १००% नामनिर्देशन /पदोन्नती/ प्रतिनियुक्ती	<p><b>नामनिर्देशन :-</b></p> <p>अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर.</p> <p>ब) लष्कर, निमलष्करी दलातील ज्युनियर कमिश्नर ऑफिसर अथवा पोलीस दलातील सहा. पोलीस निरिक्षक या पदावरील किमान ५ वर्षांचा अनुभव.</p> <p>क) किमान शारीरीक पात्रता, उंची - १६५ से.मी., छाती - ८१ से.मी. (फुगवून-८५ से.मी.), वजन - ५० कि.ग्रॅ., चांगली दृष्टी</p> <p>ड) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.</p> <p>इ) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.</p> <p><b>पदोन्नती :-</b></p> <p>नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सुरक्षा उपनिरिक्षक या पदावर किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे.</p> <p><b>प्रतिनियुक्ती :-</b></p> <p>नामनिर्देशनासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या शासनाकडील समकक्ष अधिकारी. (पदोन्नतीने पद भरण्यास प्राधान्य असावे. पदोन्नतीस उमेदवार उपलब्ध नसल्यास नामनिर्देशनाने पद भरण्यात यावे व जर नामनिर्देशनासाठी उमेदवार उपलब्ध न झाल्यास प्रतिनियुक्तीने पद भरण्यात यावे.)</p>

२	श्रेणी-३ सुरक्षा सेवा	सुरक्षा उपनिरीक्षक S-१० २९२००-९२३००	नामनिर्देशन ५०%	<p>अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाचा पदवीधर.</p> <p>ब) लष्कर, निमलष्करी दलातील ज्युनियर कमिश्नंड ऑफिसर अथवा पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक या पदावरील किमान ५ वर्षांचा अनुभव</p> <p>क) किमान शारीरीक पात्रता, उंची - १६५ से.मी., छाती - ८१ से.मी. (फुगवून-८५ से.मी.), वजन - ५० कि.ग्रॅ., चांगली दृष्टी.</p> <p>ड) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.</p> <p>इ) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.</p>
			पदोन्नती ५०%	नामनिर्देशनासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सुरक्षा हवालदार या पदावर किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यामधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे
३	श्रेणी-३ सुरक्षा सेवा	सुरक्षा हवालदार S-३ १६६००-५२४००	पदोन्नती १००%	<p>अ) नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सुरक्षारक्षक या पदावर किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यामधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे.</p> <p>ब) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.</p>
४	श्रेणी-४ सुरक्षा सेवा	सुरक्षारक्षक S-१ १५०००-४७६००	नामनिर्देशन १००%	<p>अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा (एसएससी) उत्तीर्ण.</p> <p>ब) N.C.C मधील C प्रमाणपत्र धारक.</p> <p>क) किमान शारीरीक पात्रता उंची १६५ से.मी. छाती ८१ से.मी. (फुगवून ८५ से.मी.) वजन ५० कि.ग्रॅ. चांगली दृष्टी.</p> <p>ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.</p>

**टिप :-**

- वरील सेवा प्रवेश नियमांतील वर्ग-१ ते वर्ग-३ मधील सर्व पदांवरील नियुक्तीकरीता शासनाने विहित केलेली संगणक वापर व हाताळणी बाबतच्या प्रमाणपत्राची आवश्यकता राहिल.
- सेवा प्रवेश नियमांतील पदावरील सेवा अन्य आस्थापनेवर वर्ग करण्याकरीता शासनाची मान्यता आवश्यक राहिल.